

# महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

सोमवार, दिनांक १४ डिसेंबर, २०१५ / अग्रहायण २३, १९३७ ( शके )

- |     |  |   |                     |
|-----|--|---|---------------------|
| (१) | शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण,<br>उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण,<br>मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) | अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक<br>संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन,<br>संसदीय कार्य मंत्री                              |   |                     |
| (३) | पर्यावरण मंत्री  |   |                     |
| (४) | पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री   |   |                     |

प्रश्नांची एकूण संख्या - १३१

राज्यात शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत

(१) \* १२३८७ श्री.कपिल पाटील, श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.चंद्रकांत रघुवंशी, डॉ.अपूर्व हिरे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.विक्रम काळे, श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.हरिसिंग राठोड, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सन १९९५-९६ पासून शासन मान्यतेने सुरु झालेल्या व अनुदानाचे निकष पूर्ण केल्यानंतर सन २००४-०५ पासून अनुदानास पात्र होऊन शंभर टक्के अनुदान मिळत असलेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(२) राज्यातील प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत दिनांक १ नोव्हेंबर, २००५ नंतर सेवेत असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदायी सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीस मा.उच्च न्यायालयाचे अंतरिम स्थगिती दिली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, नवीन परिभाषित अंशदायी सेवानिवृत्ती वेतन योजनेचे खाते उघडणे व रक्कमा जमा करणे इत्यादी कार्यवाही पूर्ण होवू शकलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, राज्यात सार्वत्रिकस्तरावर अन्यायकारक असलेली नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून नोव्हेंबर, २००५ नंतर सेवेत कार्यरत असलेले राज्यातील सर्वच शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून सातत्याने शासनाकडे करण्यात येत आहे व त्यासाठी वारंवार आंदोलनेही करण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, मा.उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेल्या नवीन पेन्शन योजनेऐवजी आग्रही मागणी असलेली जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत शासनाचे धोरण काय आहे व त्यानुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. विनोद तावडे :** (१) सन २००५ पूर्वी १००% अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. तथापि, सन २००५ नंतर १००% अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू असून या संदर्भातील प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही

(४) हे खरे आहे.

(५) प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

-----

**राज्यात अनेक वर्षापासून सुरु असलेल्या व अनुदानासाठी  
पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान देण्याबाबत**

(२) \* १२७३१ श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.आनंद ठाकूर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश बिनसाळे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अनेक वर्षापासून सुरु असलेल्या व अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांना व त्यांच्या वर्ग तुकड्यांना अनुदान देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून जाचक निकषांची पूर्तता करणे सक्तीचे केले जात आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शालेय शिक्षण विभागाने केलेल्या जाचक निकषांच्या विरोधात दिनांक ५ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी मोर्चा काढून निषेध नोंदविला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्याअनुषंगाने अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१), (२), (३) व (४) शासन निर्णय दिनांक २० जुलै, २००९ नुसार निधीच्या उपलब्धतेनुसार शाळांना वेतन अनुदान उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. यासंदर्भात विविध शिक्षक संघटनांनी दिनांक ५ सप्टेंबर, २०१५ रोजी मोर्चाचे आयोजन केले होते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबईत कागदाच्या लगद्याच्या गणेशमुर्तीची स्थापना करण्याबाबत**

(३) \* १२२३५ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.राजेंद्र जैन, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील मुर्तीकार पाटकरांच्या तीन पिढ्या गणेशमुर्ती साकारत असून सन २००३ पासून शाडूची माती न वापरता कागदाच्या लगद्याची गणेशमुर्ती बनविण्यास सुरुवात करून पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी कागदाच्या लगद्याची मनमोहक २५ गणेशमुर्ती साकारल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या तंत्रज्ञानाचा विस्तार व्हावा आणि अधिकाधिक कागदाच्या लगद्याच्या गणेशमुर्ती गणेश भक्तांनी त्या मुर्तीची स्थापना करावी यासाठी शासन विचाराधीन कृतिशील आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. रामदास कदम :** (१) श्री. पाटकर कागदाच्या गणेश मुर्ती तयार करतात हे खरे आहे.

(२) पर्यावरणस्नेही गणेशमुर्तीच्या स्थापनेबाबत शासन व्यापक जनजागृती करत आहे.

(३) पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी राज्यात अग्रगण्य वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या यासारख्या प्रसार माध्यमांच्या सहाय्याने सार्वजनिक गणेश मंडळ, घरगुती गणेश उत्सव व गृहनिर्माण सोसायटी यांच्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवास दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

रेशन धान्याचा द्वार पोहोच योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत

(४) \* १२३२३ श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.जयवंतराव जाधव, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.रामराव वडकुते, श्री.राजेंद्र जैन, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश गजभिये : तारांकित प्रश्न क्रमांक ३८५३ ला दिनांक १२ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात राबविण्यात येणाऱ्या रेशनच्या धान्याचा द्वार पोहोच या योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याने त्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, तदनुसार सदर योजनेचा लाभ नागरिकांना व्यवस्थित व वेळेवर व्हावा म्हणून शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) सुधारित धान्य वितरण पद्धतीनुसार अन्नधान्य शासकीय वाहतूकदाराकडून रास्त भाव दुकानापर्यंत पोहचविले जाते. धान्याचा अपहार टाळण्याच्या दृष्टीकोनातून वाहतूकदाराने त्याच्या वाहनांना हिरवा रंग देणे त्यावर सुधारित धान्य वितरण पद्धत असे ठळकपणे लिहिणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्यालयाच्या जिल्ह्यातील वाहनांवर GPS यंत्रणा प्रायोगिक स्तरावर बसविण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

राज्यात कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना मानधन देण्याबाबत

(५) \* ११३६२ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : तारांकित प्रश्न क्रमांक २८२५ ला दिनांक १२ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात कायम विनाअनुदान तत्त्वावर चालणाऱ्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालये येथील शिक्षक वर्ग गेल्या अनेक वर्षे पगारापासून वंचित असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शिक्षकांना मानधन देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) विहित निकषानुसार अनुदानास पात्र ठरणा-या शाळांना निधीच्या उपलब्धतेनुसार अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (जि.औरंगाबाद) येथील बारकोड उत्तरपत्रिका छपाई व्यवहाराच्या चौकशीबाबत

(६) \* ११८०१ श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे, डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १०२४५ ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील बारकोड उत्तरपत्रिका संदर्भात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्य समितीने त्यांचा अहवाल दिनांक ३१ ऑगस्ट, २०१५ रोजी कुलगुरु आणि मा. राज्यपाल यांच्याकडे सादर केला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, चौकशी समितीचा अहवाल आणि निष्कर्ष व शिफारशी यानुसार गैरव्यवहारातील दोषीविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) उक्त प्रकरणात विद्यापीठाचे झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्यास त्याच्या वसुलीसंदर्भात कोणती कार्यवाही करण्यात येत आहे,
- (४) गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्याविरुद्ध शासनाकडून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय. सदरहू अहवाल कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचेकडे दि. ०१ सप्टेंबर, २०१५ रोजी सादर केला आहे.

(२), (३), (४) व (५) सदरहू अहवालावर दि. २८/११/२०१५ रोजी झालेल्या विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली असून या अहवालात बारकोड उत्तरपत्रिका प्रायोगिक पध्दतीवर खरेदी करताना कोणत्याही प्रकारचा आर्थिक अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आलेला नसल्यामुळे कोणावरही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

-----

**राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात सेवेत आलेल्या बिगर नेट-सेट  
अधिव्याख्यात्यांच्या सेवाग्राह्य धरण्याबाबत**

(७) \* १२४७२ श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात सन १९९१ ते मार्च, २००० या कालावधीत सेवेत आलेल्या बिगर नेट-सेट अधिव्याख्यात्यांच्या सेवाग्राह्य धरून त्यांना इतर सर्व अनुषंगिक लाभ देणेबाबत मा.सर्वोच्च न्यायालय व मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सोलापूर, अमरावती इत्यादी काही उच्च शिक्षण सहसंचालकांनी संबंधित याचिकाकर्त्यांना सेवाविषयी बाबींचे सर्व लाभ देण्याबाबत कार्यवाही केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, औरंगाबाद, जळगांव, नांदेड इत्यादी शिक्षण सहसंचालकांनी निकाल लागलेल्या याचिकाकर्त्या अधिव्याख्यात्यांना वेतन निश्चितीचे लाभ व सेवाग्राह्य धरण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मा.सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त प्रकरणी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) व (२) हे अंशतः खरे आहे.

(३) शासनाने दाखल केलेली विशेष अनुमती याचिका क्र.३४११८/२०१३ मधील सिव्हील अप्प्लीकेशन क्र.१०७५९/२०१३ वरील मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दि. २५.०३.२०१५ च्या आदेशानुसार याविषयीच्या राज्यभरातील सर्व याचिका एकत्रित करून मा.उच्च न्यायालय, मुंबई च्या विशेष न्यायपीठासमोर एकत्रित सुनावणीसाठी वर्ग करण्यात आलेल्या असून त्यावर सुनावणी सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

### पुणे विभागातील ४१५ वाड्यांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई

(८) \* ११५४३ श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे विभागातील ४१५ वाड्यांमधील १ लाख ६७ हजार नागरीकांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरी गावांमध्ये समाधानकारक पाऊस पडला नसल्याने यापुढे पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरील पाणी टंचाई दूर करण्याबाबत शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



श्री. बबनराव लोणीकर : (१) हे अंशतः खरे आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये सात तालुक्यांमध्ये माहे ऑगस्ट, २०१५ अखेर एकूण १५ गावे व १५९ वाड्यांमधील एकूण ५६८१९ लोकसंख्येला २९ टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता.

(२) होय, हे खरे आहे.

(३) सदर पाणी टंचाई दूर होण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

अ.क्र.	योजनेचे नाव	पुर्ण योजना
१	नवीन विंधण विहीर	१११
२	नळ योजनांची विशेष दुरुस्ती	२२
३	विंधण विहिरींची विशेष दुरुस्ती	२००
४	प्रगतीपथावरील नळ पाणीपुरवठा योजना शीघ्रगतीने पूर्ण करणे	०१
५	टॅकर/बैलगाडीने पाणी पुरवठा	६७
६	विहिरींचे अधिग्रहण	२८
७	विहीर खोल करणे/गाळ काढणे	१४
	एकूण	४४३

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
मुंबई-परळ येथील सुप्रसिध्द हाफकिन प्रशिक्षण व संशोधन  
संस्थेत झालेला गैरव्यवहार

(९) \* १२१९९ श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.किरण पावसकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हेमंत टकले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.धनंजय मुंडे, श्री.ख्वाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये : तारांकित प्रश्न क्रमांक ३७९८ ला दिनांक १९ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई-परळ येथील सुप्रसिध्द हाफकिन प्रशिक्षण व संशोधन संस्थेत सहाय्यक संचालक आणि वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी या पदांची भरती करताना सर्व शासकीय निर्णयाचे, नियमांचे, उल्लंघन केल्याची आणि पदासाठी पात्र

उमदेवारांना डावलून अपात्र उमेदवारांची निवड केल्याची तक्रार अप्पर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडे यांचेकडे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने गैरव्यवहार करणाऱ्या संबंधितांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय. हे खरे आहे.

(२) व (३) याबाबतचा अहवाल संस्थेकडून प्राप्त झाला असून यानुषंगाने संस्थेकडून अधिक माहिती मागविण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही

-----

**राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून मुलांना  
शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबाबत**

(१०) \* १२२९४ श्री.प्रकाश गजभिये, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.कपिल पाटील, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.आनंदराव पाटील, श्री.सुभाष झांबड, श्री.अमरिशभाई पटेल : तारांकित प्रश्न क्रमांक ५००१८ ला दिनांक १२ जून, २०१४ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही मुल शिक्षणांच्या मुलभूत अधिकारांपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने 'शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम' संपूर्ण राज्यभरात दिनांक ४ जुलै, २०१५ रोजी राबविली असता या योजनेत केवळ ४६ हजारांवर शाळाबाह्य मुले आढळल्याने ही मोहिम अयशस्वी झाली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिनांक ४ जुलै, २०१५ रोजी राबविण्यात आलेल्या या योजनेत केवळ ४६ हजारांवर शाळाबाह्य मुले आढळल्यामुळे शिक्षण विभागाचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १३ जुलै, २०१५ रोजी प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर आंदोलनेही करण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ६ ते १४ वयोगटातील दुर्बल घटक कुटुंबातील मुलांना शिक्षण देण्याच्या दृष्टीने मुलांच्या भवितव्याबाबत शासनाने कारवाई करण्याबाबत तसेच कानाकोपऱ्यात शिक्षणापासून वंचित असणाऱ्या खऱ्या गरजू मुलांचा शोध घ्यावा अशी ही मागणी करण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शाळाबाह्य मुलांची शोधमोहिम अधिक प्रखरतेने राखवून राज्यातील कानाकोपऱ्यांतील शाळाबाह्य मुलांची वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना सामावून घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) दिनांक ४ जुलै, २०१५ रोजी केलेल्या सर्वेक्षणात ५६७७४ इतकी मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) व (३) होय.

(४) शाळेबाहेरील बालकांना शाळेत आणणे व टिकवून ठेवणे या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी व्यापक स्वरूपात योजना/आराखडा आयुक्त, शिक्षण व शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या स्तरावर आखण्यात आला असून त्यादृष्टीने विविध बैठका घेऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विविध स्वयंसेवी संस्था तसेच राष्ट्रीय सेवा योजनाकडील स्वयंसेवक यांच्या मदतीने शाळाबाह्य बालकांचे पुनश्च सर्वेक्षण करण्याचे प्रस्तावित आहे.

शाळाबाह्य बालकांना नियमित शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यातील शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्याबाबत**

(११) \* १२६४८ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, अॅड.निरंजन डावखरे, श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले : तारांकित प्रश्न क्रमांक ७५१२ ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सन १९९५-९६ पासून शासन मान्यतेने सुरु झालेल्या व अनुदानाचे निकष पूर्ण केल्यानंतर सन २००४-०५ पासून अनुदान देण्यात आलेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे खातेदार बनवून घेण्यात आले नाही, हे खरे आहे काय,

(२) दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पासून अनुदानित शाळांमधील शिक्षक/शिक्षकेतरांना अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येणे, तसेच दिनांक १ नोव्हेंबर, २००५ नंतर जे सेवेत दाखल झाले आहेत त्यांना नवीन निवृत्ती वेतन योजना (DCPS) लागू करण्यात येणार असल्याचा धोरणात्मक निर्णय माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यानुसार दिनांक १ नोव्हेंबर, २००५ नंतर सेवेत रुजू झालेले २० हजार शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी नवीन निवृत्ती वेतन योजनेस पात्र असून भविष्य निर्वाह निधीचे खाते सुरु करण्याची त्यांनी मागणी करूनही त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते सुरु करण्यात आले नसल्याचे दिनांक २३ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सर्व संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते तातडीने सुरु करावे, अशा आशयाचे निवेदन शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी माहे सप्टेंबर, २०१५ च्या तिसऱ्या आठवड्यात मा. शालेय शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांना सादर केली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) त्याचप्रमाणे, सदरचे भविष्य निर्वाह निधी खाते online पध्दतीने सुरु करण्यात यावे अशी मागणीही लोकप्रतिनिधींनी शासनाकडे त्याचसुमारास केली आहे, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, संबंधित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे (दिनांक १ नोव्हेंबर, २००५ नंतर रुजू झालेले) भविष्य निर्वाह निधीचे खाते अद्याप सुरु न करण्याची कारणे काय आहेत व त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

**श्री. विनोद तावडे :** (१) दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी १००% अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू आहे तथापि सन २००५ नंतर १०० % अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे, अशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू नाही.

(२) होय हे खरे आहे.

(३) दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी १००% अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू आहे तथापि सन २००५ नंतर १०० % अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे, अशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू नाही.

(४) होय हे खरे आहे.

(५) होय हे खरे आहे

(६) दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी १००% अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू आहे तथापि सन २००५ नंतर १०० % अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे, अशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू नाही.

#### भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यात अवैध धान्य साठा जप्त केल्याबाबत

(१२) \* ११७४५ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यात गोदामपट्टा असलेल्या माणकोली येथील इंडियन लॉजिस्टिक्समधील के.आनंद फूड इंडस्ट्रीज या गोदामात सरकारी स्वस्त दरातील पुरवठा करण्यात येणारा तांदळाचा साठा परस्पर खुल्या बाजारात जास्त किंमतीत विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने शिधावाटप नियंत्रकांनी दिनांक २ ऑगस्ट, २०१५ रोजी सायंकाळी दक्षता पथकाच्या मदतीने छापा टाकून रुपये १ कोटी ५० लाख किंमतीचा अवैध साठा जप्त केला आहे, हे खरे आहे काय,

- (२) के.आनंद फूड इंडस्ट्रीजचे मालक रतन पटेल यांनी मुंबई, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई आदी भागातील स्वस्त धान्य दुकानांवर वितरीत होणारा तांदूळ हा चोरट्या मार्गाने जमा करून गोदामात साठा लपवून ठेवल्याचे शिधावाटप नियंत्रकाच्या छाप्याच्या वेळी निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, या चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीश बापट :** (१), (२), (३), (४) व (५) मौजे माणकोली (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथील इंडियन लॉजिस्टिकमधील के आनंद फूड इंडस्ट्रीज या गोदामातून शासकीय स्वस्त दरातील पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदळाच्या १२ हजार २८७ गोणींचा साठा खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना पकडल्याची घटना दि.२ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे नाही.

तथापि दि.१.८.२०१५ रोजी मे. जय आनंद फुड इंडस्ट्रीज, दिवे अंजूर गाव, भिवंडी, जि.ठाणे येथील गोदामाची पाहणी केली असता, गोदामाच्या दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या वाहनातून उतरून घेण्यात येत असलेल्या गोण्यातील तांदूळ शालेय पोषण योजनेंतर्गतच्या मध्यान्ह भोजन योजनेचा असल्याने त्याबाबत पुढील कार्यवाहीसाठी सदर धान्य साठा तहसिलदार, भिवंडी यांचे मार्फत शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या ताब्यात दिला आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत वितरीत केलेला तांदूळ साठा सदर ठिकाणी आढळून आल्याबाबत याबाबत सुचिता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था व दि.महाराष्ट्र स्टेट को.ऑप. कॅड्युमर फेडरेशन लि. यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून त्यांना प्रत्येकी रु.१० हजार दंड आकारण्यात आला आहे.

या गोदामाची पाहणी केली असता, भारतीय अन्न महामंडळाकडून लिलावाद्वारे घेऊन व सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे वितरित होणारा तांदळाचा साठा गैरमार्गाने एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करून खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचे सकृत दर्शनी दिसून आल्याने दोन व्यक्ती विरुद्ध नारपोली पोलीस स्टेशन, भिवंडी येथे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस तपास सुरु आहे.

-----

राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, विभाग तुकड्या,  
वर्ग यांचे मुल्यांकन करण्याबाबत

(१३) \* १२५१८ श्री.रामराव वडकुते, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विभाग तुकड्या, वर्ग यांचे मुल्यांकनाचे कामकाज पूर्ण करून अनुदान पात्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाची यादी जाहिर करावी व त्यासंबंधी अनुदानाची तरतूद करावी या मागणीबाबतचे निवेदन मा.मुख्यमंत्री व मा.शालेय शिक्षण मंत्री यांना महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृति समिती यांनी दिनांक १६ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निवेदनानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) मुल्यांकनाच्या विहित निकषानुसार तपासणी/छाननीची कार्यवाही आयुक्त (शिक्षण) यांचे मार्फत सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे उमरा (हिवरा खु.) (ता.खामगांव, जि.बुलढाणा) या गावातील  
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये झालेला गैरव्यवहार

(१४) \* १२५८६ श्री.पांडुरंग फुंडकर : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे उमरा (हिवरा खु.) (ता.खामगांव, जि.बुलढाणा) या गावातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पाण्याच्या टाकीची गळती होत आहे, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत स्थानिक ग्रामवासियांनी तथा स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सदर गंभीर प्रकार उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा यांच्या निदर्शनास आणून दिली, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर कामाची तपासणी करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर :** (१) हे खरे नाही. सदर योजना सन २००८-०९ मध्ये भारत निर्माण कार्यक्रमातून मंजूर आहे. या योजनेच्या गैरव्यवहाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.

(२) अंशतः खरे आहे.

(३) हे खरे नाही.

(४) टाकीची गळती थांबविण्याकरीता तांत्रिक सेवा पुरवठादार यांना तांत्रिक मागदर्शन करण्यात आले असून, त्याकरीता ईपॉक्सि पेंटचे दोन कोट मारण्याचे समितीस सांगण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

#### ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील गैरप्रकाराबाबत

(१५) \* १२६२४ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ८०६७ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट सहाय्य करून शिक्षण उपसंचालक, मुंबई यांचेकडे प्रस्ताव दाखल केल्याचे प्रकरण खरे असल्याचे शासनाने दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी सभागृहात मान्य केले होते, हे खरे आहे काय,

(२) सदर प्रकरणाची चौकशी उच्च अधिकाऱ्याची नियुक्ती करून पुढील दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन शासनाच्यावतीने देण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, दोषी व्यक्ती विरुद्ध काय कारवाई करण्यात आलेली आहे,

(४) नसल्यास, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची कारणे काय आहेत ?



श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) होय.

(३) या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून चौकशी करण्याकरीता संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, यांची नियुक्ती दि.६.१०.२०१५ च्या आदेशान्वये करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

राज्य प्रकल्प नियंत्रक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद  
अमरावती विभाग यांच्या गैरकारभाराबाबत

(१६) \* ११०७९ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते :  
तारांकित प्रश्न क्रमांक २७७४ ला दिनांक ९ एप्रिल, २०१५ रोजी दिलेल्या  
उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा  
करतील काय :-

(१) राज्य प्रकल्प नियंत्रक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, अमरावती  
विभाग हे नागपूर येथे शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक या पदावर कार्यरत  
असतांना त्यांच्या कार्यकाळात गैरप्रकार, गैरव्यवहार व नियमबाह्य प्रकरणांच्या  
तक्रारी असल्याने चौकशीच्या आधारे त्यांना निलंबित करण्याचे व त्यांचेविरुद्ध  
फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन माहे डिसेंबर, २०१३ च्या अधिवेशनात  
शासनातर्फे देण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) तसेच मा.उच्च न्यायालयात शासनातर्फे शपथ पत्र सुध्दा दाखल करण्यात  
आले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यांना निलंबित न करता राज्य प्रकल्प नियंत्रक, महाराष्ट्र राज्य  
प्राथमिक शिक्षण परिषद या पदावर व तत्पुर्वी सुध्दा वारंवार पदोन्नती देण्यात  
आली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मा.शालेय  
शिक्षण मंत्री यांना दिनांक २६ मार्च, २०१५ रोजी पत्र पाठवून कार्यवाही करण्याची  
विनंती केली, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात  
येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) माहे डिसेंबर, २०१३ च्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न क्र. ८९७८ मध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्राप्त आश्वासन क्र. ३६४ ते ३६८ मध्ये श्री.महेश करजगांवकर, तत्कालिन विभागीय उपसंचालक, नागपूर यांना नावानिशी निलंबित करण्याचे आश्वासन दिल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(२) महाराष्ट्र राज्य शिक्षणपरिषद नागपूर यांनी दाखल केलेल्या रिट पिटीशन क्रमांक ३६५१/२०१० मध्ये शपथपत्र दाखल केलेले आहे.

(३) श्री.करजगांवकर यांना विभागीय चौकशीच्या अटीच्या अधिन राहून शिक्षणाधिकारी व तत्सम पदावरून उपसंचालक व तत्सम पदावर तसेच सदर पदावरून सहसंचालक व तत्सम पदावर शासन मान्यतेने पदोन्नती देण्यात आलेली आहे.

(४) होय.

(५) प्राप्त पत्राच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण यांच्याकडून परिपूर्ण अहवाल मागविण्यात आलेला आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**भिवंडी (जि. ठाणे) येथे स्वस्त दरातील तांदूळ व रॉकेल परस्पर  
काळया बाजारात विक्री करून गैरव्यवहार केल्याबाबत**

(१७) \* ११३९८ श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि. ठाणे) येथे शासनामार्फत गरिबांसाठी पुरवण्यात येणारे स्वस्त दरातील तांदूळ व रॉकेल परस्पर काळया बाजारात विक्री करून जीवनावश्यक वस्तूंचा गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आल्याने, पुरवठा अधिकाऱ्याने शांतीनगर पिराणीपाडा येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल केला असल्याचे दिनांक १२ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळून येणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय, हे खरे आहे.

(२) अधिकृत शिधावाटप दुकान क्र. ३७ फ १८१ या दुकानवर शांतीनगर पोलिस स्टेशन, भिवंडी येथे गुन्हा नोंद क्र. ॥१२३/२०१५ दिनांक ७/८/२०१५ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे व दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यातील मध्यान्ह भोजन योजनेसाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरना  
अनुदान उपलब्ध होणार नसल्याबाबत**

(१८) \* ११२०९ श्री.अनंत गाडगीळ : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाने घेतलेल्या एका निर्णयानुसार आता मध्यान्ह भोजन योजनेसाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरना या पुढे अनुदान उपलब्ध होणार नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कारणास्तव या योजनेवर त्याचा परिणाम होणार असल्याने या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे नाही.

केंद्र शासनाच्या दिनांक ०५/०७/२०१३ व दिनांक ०२/०९/२०१५ रोजीच्या पत्रान्वये अनुदानित १२ गॅस सिलेंडर हे केंद्र शासनाने ठरविलेल्या मर्यादेपर्यंतच देण्यात येतात व या मर्यादेच्या वरील सिलेंडर हे खुल्या दराने घेणे आवश्यक आहे, त्यानुसार कार्यवाही चालु आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

परभणी व पुर्णा तालुक्यातील भारत निर्माण योजने अंतर्गत रखडलेल्या  
पाणी पुरवठा योजनांवर आरआरसी करणेबाबत

(१९) \* ११७७८ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे,  
श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय पाणीपुरवठा आणि  
स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी व पुर्णा तालुक्यातील भारत निर्माण योजनेअंतर्गत रखडलेले व  
ग्रामपंचायतीस हस्तांतरीत न केलेल्या २० पाणी पुरवठा योजनांच्या समितीवर  
आरआरसी करण्याबाबतची शिफारस उपविभागीय अभियंता, यांनी कार्यकारी  
अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, परभणी यांना माहे जुलै,  
२०१४ मध्ये वा त्या दरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वरील शिफारशी प्रमाणे संबंधित दोषी पाणीपुरवठा समित्या  
यांच्यावर आरआरसी ची कारवाई करण्याबाबत तसेच या प्रकरणी दोषी असणारे  
अधिकारी तांत्रिक सल्लागार व इतर यंत्रणाची चौकशी करण्याबाबत कोणती  
कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे अंशतः खरे आहे.

परभणी तालुक्यातील ६ गांवे व पूर्णा तालुक्यातील २ गांवातील पाणी  
पुरवठा योजनेच्या समितीचे अध्यक्ष व सचिव यांचेवर आरआरसी कार्यवाही  
करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी यांनी शिफारस  
केली आहे.

(२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी यांच्या दि. १६.५.२०१५  
च्या पत्रान्वये मा. जिल्हाधिकारी, परभणी यांचेकडे समित्यांवर आरआरसी  
कार्यवाही करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी, परभणी  
यांनी दि. १६.५.२०१५ च्या पत्रान्वये संबंधित समितीचे अध्यक्ष व सचिव यांचेवर  
आरआरसी कार्यवाही करण्याबाबत तहसिलदारांना आदेशीत केले आहे. तसेच सादर  
कामे पूर्ण करण्याबाबत आढावा बैठकीत संबंधित अधिकारी व तांत्रिक पुरवठादार  
यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

मौजे झाडगांव, ता.परभणी व मौ.खुजडा, ता. पुर्णा येथील कामे  
समितीकडून सुरु केल्याने समितीचे अध्यक्ष व सचिव यांचेवर आरआरसी  
कार्यवाही करण्यात आलेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

पुण्यातील सहकार नगर येथील विद्या विकास विद्यालयात झालेला गैरव्यवहार

(२०) \* १२३५७ श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.राहुल नार्वेकर, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यातील सहकार नगर येथील विद्या विकास विद्यालयातील गैरव्यवहारला संरक्षण दिल्याप्रकरणी शिक्षण मंडळ प्रमुख यांची चौकशी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षण मंडळ प्रमुखाची चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शिक्षण मंडळ प्रमुखावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी चौकशी सुरु आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,  
 पुणेतर्फे प्रकाशित पुस्तकांमध्ये चुका आढळल्याबाबत**

(२१) \* ११९५२ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या वर्ग १ ते ८ च्या पुस्तकांमध्ये अनेक दोष असून, हिंदी माध्यमाच्या पाचवीच्या गणिताच्या कालबाह्य पुस्तकाला चक्क सातवीच्या हिंदी भाषा विषय पुस्तकाचे मुखपृष्ठ लावल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील पुस्तक विक्रेत्याने नागपूरच्या पुस्तकालयातून वर्ग सातवी हिंदी विषयाची पुस्तके विक्रीसाठी आणली असता सदर प्रकार निदर्शनास आला, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(४) असल्यास, सदर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये तसेच जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) सन २०१२-१३ मध्ये छपाई केलेल्या शालेय वर्ष २०१५-१६ मध्ये रद्द झालेल्या इ. ५ वी च्या गणिताच्या हिंदी माध्यमाच्या पुस्तकाच्या ३ प्रतींना इ. ७ वी हिंदी भाषा विषयाचे मुखपृष्ठ लागल्याचे निदर्शनास आले होते.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) सदर पुस्तकाच्या प्रती विक्रेत्याकडून जमा करून घेतलेल्या असून यापुढे अशा बाबी उद्भवू नये याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**राज्यातील सर्व शिक्षकांना पंच, मतदार याद्या तयार करणे व इतर अनेक अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याबाबत**

(२२) \* १२४२२ डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.दत्तात्रय सावंत, प्रा.जोगेन्द्र कवाडे : तारांकित प्रश्न क्रमांक २८२८ ला दिनांक १९ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर्व शिक्षकांना मतदार याद्या तयार करण्याच्या (बीएलओ) कामातून वगळण्याबाबत तसेच पंच व इतर अनेक अशैक्षणिक कामातून मुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधीद्वारे संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करून त्यांना या याद्या तयार करण्याच्या (बीएलओ) कामातून आणि पंच व अनेक इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करण्यात आले नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, तदनुषंगाने राज्यातील सर्व शिक्षकांना मतदार याद्या व पंचगिरीच्या कामातून मुक्त करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२) व (३) अंशतः खरे आहे.

केंद्र शासनाचा बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम,२००९ मधील तरतुदींच्या अनुषंगाने दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे व निवडणूकांच्या कर्तव्याखेरीज शिक्षकांना कोणतेही शिक्षकेतर काम न देण्याबाबतच्या सूचना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दि.१८.६.२०१० च्या परिपत्रकान्वये संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

फौजदारी खटल्यातील सिध्दपराध प्रमाण वाढविण्यासाठी गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचा-यांची सेवा घेण्याचा निर्णय गृह विभागाने दि.१२ मे,२०१५ च्या शासन निर्णयान्वये घेतला असून तो सर्व शासकीय कर्मचा-यांना लागू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यात दुष्काळावर मात करण्यासाठी भूजल संरक्षण  
कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत**

(२३) \* ११६९९ श्री.चंद्रकांत रघुवंशी, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.राजेंद्र मुळक, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे, श्री.आनंदराव पाटील, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दुष्काळावर मात करण्यासाठी आणि टंचाई परिस्थिती रोखण्यासाठी जमिनीखालील पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण, भूजलाच्या उपलब्धतेनुसार पीक आराखडा थांबविणे, या सारख्या तरतूदी असलेल्या भूजल संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन उपाययोजना करणारी भूजल संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे राज्यात करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर :

(१) नाही.

- (२) १) महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, २००९ हा दिनांक १ जून २०१४ पासून राज्यात लागू झालेला असून, त्यामधील कलम ३(१) मधील तरतुदी नुसार महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, असाधारण क्रमांक ७३ दिनांक ३ डिसेंबर, २०१३ अन्वये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणावर (MWRRA) राज्य भूजल प्राधिकरणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
- २) या अधिनियमाच्या कलम १७ मधील तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, असाधारण क्रमांक १६० दिनांक २६ जून २०१५ अन्वये जिल्हा प्राधिकारी म्हणून महसुल विभागाच्या सर्व उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) यांना पदनिर्देशित करण्यात आलेले आहे.
- ३) या अधिनियमाच्या कलम ८(१) मधील तरतुदीनुसार राज्य भूजल प्राधिकरण (MWRRA) यांनी दिनांक ०२.०८.२०१५ च्या आदेशान्वये प्रथमतः राज्यातील अतिशोषित व शोषित अशा ८० पाणलोट क्षेत्रामधील समाविष्ट गावांमध्ये, कृषी व औद्योगिक वापरासाठी ६० मी.पेक्षा जास्त खोलीच्या विंधन विहीरी/कूपनलिका खोदण्यास पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंध केलेला आहे.
- ४) या अधिनियमामधील प्रयोजने पार पाडण्याकरिता आवश्यक असलेला नियमांचा मसुदा अंतिम करण्याबाबत कार्यवाही चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----



शाळेतील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत

(२४) \* ११२३९ श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.शरद रणपिसे, श्री.महादेव जानकर, श्री.राजेंद्र जैन, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ६९०४ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाने परिपत्रक काढून शाळांना विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्याचे असे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिनांक २३ सप्टेंबर, २०१५ रोजी शासनाला दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मा.न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत समितीने केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आला आहे काय,
- (३) असल्यास, सदरील निर्णयाची अंमलबजावणी न केलेल्या शाळांवर शिस्तभंगाची कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन दिनांक २१/०७/२०१५ च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

दिनांक २१/०७/२०१५ च्या शासन निर्णयातील तरतूदींची अंमलबजावणी करण्याकरीता सर्व शाळांनी ३०/११/२०१५ पर्यंत आवश्यक, गोष्टींची पूर्तता करण्याबाबत दिनांक ०५/११/२०१५ च्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेली आहे. या सूचनांची अंमलबजावणी न झाल्यास शाळेच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालणाऱ्या व नियामक मंडळाने नामनिर्देशीत केलेल्या एका संचालकांना व शाळेच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

मुंबईसह राज्यात शेकडो बोगस डॉक्टर बेकायदेशीरपणे  
प्रॅक्टीस करीत असल्याबाबत

(२५) \* ११२८९ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : तारांकित प्रश्न क्रमांक ९६४७ ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईसह राज्यात शेकडो बोगस डॉक्टर बेकायदेशीरपणे प्रॅक्टीस करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) तसेच उक्त कारणास्तव वैद्यकीय हलगर्जीपणा, उपचाराची वाढीव बिले, अनावश्यक तपासण्या, चुकीचे निदान अशा घटना दिवसेदिवस वाढत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) दिनांक ०१.०१.२०१५ ते दिनांक ३०.१०.२०१५ या कालावधीत राज्यात एकूण १७० अवैध वैद्यक व्यवसायींवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी ४७ प्रकरणे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आहेत. तथापि, त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(२) नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ येथील १६ तालुक्यात डिजीटल स्कुल उभारण्याबाबत

(२६) \* ११५७९ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ जिल्हा परिषदेने खाजगी स्पर्धा करण्यासोबतच गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर १६ तालुक्यात डिजीटल स्कुल उभारण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्वशिक्षा अभियानाकडे पाठविलेला प्रस्ताव

सर्वशिक्षा अभियानाने नामंजूर केल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खाजगी शाळांसोबत स्पर्धा करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा म्हणून डिजीटल स्कुलची आवश्यकता असून उक्त प्रस्ताव स्वीकारण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) व (२) सर्व शिक्षा अभियान योजनेच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकामध्ये 'व्हर्च्युअल क्लासरूम' व 'इनोव्हेटिव्ह कॉम्प्युटर एडेड लर्निंग' असे दोन प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आले होते. केंद्र शासनाने व्हर्च्युअल क्लासरूम च्या प्रस्तावास मंजूरी दिलेली नाही. तथापि, इनोव्हेटिव्ह कॉम्प्युटर एडेड लर्निंग च्या प्रस्तावास मंजूरी दिलेली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ५२ शाळांचा समावेश होतो.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे किडणी प्रत्योरापनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत**

(२७) \* ११०३५ श्री.अनिल सोले : तारांकित प्रश्न क्रमांक २६८१ ला दिनांक १२ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे अनेक रुग्ण किडणी प्रत्योरापनासाठी प्रतिकेत आहेत, हे खरे आहे काय,

(२) तसेच, नागपूर येथे प्रत्योरापनाची व्यवस्था उपलब्ध आहे काय,

(३) नसल्यास, केव्हा पर्यंत व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे,

(४) असल्यास, प्रतिक्षा यादी काही प्रमाणात कमी करण्याकरिता शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२) व (३) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे किडणी प्रत्यारोपनाची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून त्यास अद्याप मान्यता प्राप्त झालेली नाही, त्यामुळे रुग्णांची प्रतिकक्षा सुची नाही.

सद्यस्थितीत नागपूर येथे ओक्वार्ट हॉस्पिटल, शुअरटेक हॉस्पिटल, ऑरेंज सिटी हॉस्पिटल व केअर हॉस्पिटल येथे किडणी प्रत्यारोपनाची सुविधा आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यातील शाळांमध्ये लावण्यात येणाऱ्या महापुरुषांचे छायाचित्रे व पुस्तके खरेदीत कोट्यवधी रुपयांचा केलेला गैरव्यवहार**

(२८) \* ११७३ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.सतिश चव्हाण, श्री.सुनिल तटकरे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शाळांमध्ये लावण्यात येणाऱ्या महापुरुषांच्या छायाचित्र खरेदीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे बाब माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासन मुद्रणालयात महापुरुषांची छायाचित्रे रुपये ११ प्रति नग उपलब्ध असतांना राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघाकडून या छायाचित्रांची रुपये १३५० प्रति नग या दराने खरेदी करण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उद्योग संचालनालयाचे परिपत्रक दिनांक २६ सप्टेंबर, २०१४ रोजी नुसार राष्ट्रीय उपभोक्ता महासंघासारख्या दर करारावर खरेदी करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश असताना बेकायदेशीररित्या सदर चित्रांची खरेदी करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शिक्षण विभागाच्यावतीने गुजरातच्या एका कंपनीकडून ६४ कोटी रुपयांची पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२), (३) व (४) हे खरे नाही.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**पुनाडे (ता.उरण, जि.रायगड) येथील धरणावरील जलशुध्दीकरण  
 प्रकल्पाच्या इमारतीची झालेली दुरुवस्था**

(२९) \* ११७०४ श्री.जयंत पाटील : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उरण (जि.रायगड) तालुक्यातील पुनाडे येथे १५ वर्षापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ग्रामीण भागातील ८ गावातील १५ हजार नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या पुनाडे धरणावरील जलशुध्दीकरण प्रकल्पाची इमारत दुरुस्ती अभावी धोकादायक बनली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे आहे.

(२) जलशुध्दीकरण प्रकल्पाची इमारत दुरुस्ती अभावी धोकादायक बनलेली नाही. तथापि, या इमारतीमध्ये काही ठिकाणी गळत्या होत असून प्लास्टर निघालेले आहे.

(३) सदरची योजना दैनंदिन देखभाल दुरुस्तीकरिता ग्रामीण पाणी पुरवठा समिती, पिरकोन यांच्याकडे दिनांक ०७/०५/२०१० रोजी हस्तांतरीत करण्यात आली असल्याने सदर समितीकडून इमारतीची आवश्यक दुरुस्ती होणे अपेक्षित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाशी संलग्नीत ४१६ महाविद्यालयापैकी  
२७० महाविद्यालयातील प्राचार्यांची रिक्त पदे असल्याबाबत**

(३०) \* ११०८७ श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाशी संलग्नीत ४१६ महाविद्यालयांपैकी २७० महाविद्यालयातील प्राचार्यांची रिक्त पदे असल्याचे दिनांक ३ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, सदर रिक्त पदे त्वरित भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, सदरहू रिक्त पदे केव्हापर्यंत भरणे अपेक्षित आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) अंशतः खरे आहे.

अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाशी संलग्न ४१६ महाविद्यालयांपैकी, अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्यांची ४९ पदे, अशासकीय कायम विना अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्यांची २१९ पदे, तसेच शासकीय महाविद्यालयातील प्राचार्यांचे १ पद अशी एकूण २६९ प्राचार्यांची पदे रिक्त आहेत.

(२), (३) व (४) संत गाडगेबाबा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालयातील प्राचार्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांनी त्यांच्या दिनांक १६.७.२०१५ व दि. १६.११.२०१५ च्या पत्रान्वये सहसंचालक, उच्च शिक्षण, अमरावती तसेच कुलसचिव, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती यांना कळविले आहे.

शासकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील गरीब लाभार्थी कुटुंबाना  
अपुरा धान्य पुरवठा करण्यात आल्याबाबत

(३१) \* १२०६८ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील गरीब व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थी कुटुंबियांना माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा दरम्यान अपुरा धान्य पुरवठा करण्यात आलेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने उक्त जिल्ह्यांमध्ये गरीब लाभार्थ्यांना पुरेसा धान्य पुरवठा होण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) भारतीय अन्न महामंडळाच्या भिवंडी येथील डेपोमध्ये अन्नधान्याचा साठा कमी प्रमाणात असल्याने अन्नधान्याची उचल काही प्रमाणात कमी झाली आहे. परंतु, शिल्लक अन्नधान्यातून पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे.

(३) व (४) पालघर जिल्ह्याकरिता देण्यात आलेल्या अन्नधान्याची उचल पूर्ण होण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याबाबत व पुरेसे अन्नधान्य उपलब्ध करून देण्याबाबत भारतीय अन्न महामंडळास शासन स्तरावर सूचना देण्यात आलेल्या आहेत.

-----  
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळात झालेला गैरव्यवहार

(३२) \* ११४७१ श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मराठी भाषा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना केलेली असून त्यावर बाबा भांड यांची दिनांक ५ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन १९९४-९५ मध्ये खडू फळा योजनेसाठी बुलढाणा जिल्ह्यात करण्यात आलेल्या शालेय साहित्याच्या पुरवठ्यात शासनाची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये बाब भांड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असून बाब भांड यांच्या नियुक्तीस विविध स्तरातून आक्षेप घेण्यात आले असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय,

(२), (३) व (४) अंशतः खरे आहे.

सन १९९४-९५ मध्ये जिल्हा साक्षरता अभियानांतर्गत जिल्हा साक्षरता समितीमार्फत पुस्तके खरेदी करण्यात आली होती. सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, बुलढाणा यांचेमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरण जिल्हा सत्र न्यायालय, बुलढाणा येथे न्यायप्रविष्ट आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**क्रीडापटूंना शासकीय सेवेत कार्यरत असताना सरावासाठी  
 कामात सवलत मिळण्याबाबत**

(३३) \* १२४८५ श्री.किरण पावसकर, श्री.विजय सावंत, श्री.प्रकाश गजभिये :  
 तारांकित प्रश्न क्रमांक ५०२४४ ला दिनांक २ जून, २०१४ रोजी दिलेल्या  
 उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील  
 काय :-

(१) राज्यात क्रीडापटू असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून सरावासाठी वेळेत सवलत देण्यात येत नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात उघडकीस आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, क्रीडापटूंना शासकीय सेवेत कार्यरत असताना सरावासाठी कामात सवलत मिळावी म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) दिनांक २३ सप्टेंबर, २०१५ च्या शासन निर्णयान्वये शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धापूर्व सरावासाठी कार्यालय लवकर सोडण्यास परवानगी देण्यासंदर्भातील धोरण निश्चित करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**रत्नागिरी येथील कोंकण विभागीय शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय  
इमारतीच्या व संरक्षक भिंतीच्या बांधकामाबाबत**

(३४) \* ११८९६ अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक ९८३२ ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रत्नागिरी येथील कोंकण विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयीन कामकाजाच्या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने गेल्या तीन वर्षांपूर्वीच मंजूरी दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शिक्षण मंडळाच्या कार्यालयीन कामकाजासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे व संरक्षण भिंतीचे बांधकाम अद्याप सुरु करण्यात आले नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या कामासाठी गेल्या तीन वर्षांपूर्वीच शासनाने मंजूरी देऊन व निधी उपलब्ध करून देऊनही सदर कामे अद्याप सुरु न करण्याची कारणे काय आहेत,

(४) तसेच, सदर इमारतीचे व संरक्षक भिंतीचे बांधकामाबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे व या दोन्ही बांधकामाची सद्यस्थिती काय आहे, तसेच या दोन्ही कामांसाठी आर्थिक तरतूद किती होती व आतापर्यंत कामनिहाय त्यावर किती खर्च झाला आहे व बांधकामाची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) इमारत व संरक्षक भिंतीच्या बांधकामाबाबत मंडळस्तरावर कार्यवाही सुरु आहे. संरक्षक भिंतीचे बांधकामासाठी आवश्यक जागेची मोजणी करण्यात येवून Contour Survey चे काम सर्व्हेअरमार्फत ऑक्टोबर, २०१५ मध्ये करण्यात आले आहे. संरक्षक भिंतीचे व इमारत बांधकाम निविदा प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येत आहे.

-----  
**वाशी, मुंबई येथील घाऊक बाजारपेठेमध्ये जीवनावश्यक  
 वस्तुंचे भाव वाढल्याबाबत**

(३५) \* १२००८ प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषतः वाशी, मुंबई येथे गत आठवड्यात, माहे ऑगस्ट, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात २ ते ३ रुपये वाढविणाऱ्या व्यापाऱ्यांनी तूरडाळीचे दर किलोमागे थेट १०० रुपयांनी वाढविले तर ५५ रुपये किलोनी विकली जाणारी तूरडाळ आता घाऊक बाजारात १३१ रुपये ते १५६ रुपये दराने विकली जात असून मुगडाळ ६० रुपयांवरून १००, वाटाणा ३० रुपयांवरून ७० रुपये, मसुरडाळ ५० रुपयांवरून ९० रुपये उडीद डाळ ६५ रुपयांवरून ११० रुपये खरेदी करीता लागत असून यावर शासनाचे नियंत्रण न राहिल्याने गरीब तसेच मध्यमवर्गीय लोकांना महागाईमुळे उपजिविका करणे अतिशय कठीण झाल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सरासरी ८० ते ९० टक्के दराने डाळींचे वा कडधान्याचे भाव वाढविण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, विविध डाळींच्या वा कडधान्याच्या भेसळीचे प्रमाण वाढून बडे व्यापारी नफ्यासाठी अनुचित मार्गांचा अवलंब करीत असतांनाही या भाववाढीवर शासनाकडून कोणत्याही प्रकारचे नियंत्रण ठेवले न जाण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, कडधान्यासह इतर सर्व उपजिविकेच्या खाद्यपदार्थांचे दर आटोक्यात ठेवण्याबाबत व कमी करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीश बापट :** (१) व (२) ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात तूरडाळीचे किरकोळ दर १०८ रुपये प्रति किलो, मुग डाळ ९८ रुपये प्रतिकिलो, वटाणा ६२ रुपये प्रतिकिलो, मसूरडाळ ९० रुपये प्रतिकिलो व उडीदडाळ ११६ रुपये प्रतिकिलो इतके होते. तथापि, राज्यातील अपुरा पाऊस व अन्नधान्याचे घटलेले उत्पादन यामुळे सदरची भाववाढ झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.

(३) व (४) शासनाने दिनांक १९.१०.२०१५ च्या पत्रान्वये राज्यात डाळी, खाद्यतेल व खाद्यतेलबीया यावर दिनांक ३०.९.२०१६ पर्यंत साठानिर्बंध लागू केलेले आहेत.

दिनांक १९.१०.२०१५ रोजीच्या साठानिर्बंधाबाबतच्या आदेशानुसार राज्यात डाळी/कडधान्यांच्या साठेबाजीस आळा बसावा म्हणून क्षेत्रिय कार्यालयांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील तरतूदीस अनुसरून कार्यवाही केलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

### महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील योजना राबविण्यासाठी निधी

#### उपलब्ध होत नसल्याबाबत

(३६) \* १२६९५ श्री.महादेव जानकर : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात हंगामी व कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात येऊ नये असा आदेश काढण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात विविध विभागात १ हजार २०० कामगार कार्यरत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्राधिकरणातील योजना राबविण्यासाठी शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध होत नसल्याने सदर कामगारांची वेतनाअभावी उपासमार होत आहे तसेच नवीन भरती न केल्याने प्राधिकरणाच्या विविध योजना बंद होण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, प्राधिकरणाने सदर योजनेस अनुदान देण्याबाबत तसेच सरळ सेवा भरतीवर आणलेली बंदी उठविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय.

(२) नाही.

(३) व (४) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे स्वायत्त प्राधिकरण असल्याने त्यांच्या अधिकारी/कर्मचा-यांचे वेतन व भत्ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्वतःच्या उत्पन्नातून अदा करण्यात येतात. तसेच, म.जी.प्रा. कडे पाणी पुरवठा योजनांची कामे कमी प्रमाणात असल्याने सरळ सेवा भरतीवरील बंदी उठविण्याचा किंवा नवीन भरती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त पदे असल्याबाबत

(३७) \* ११४२८ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची १०४ रिक्त पदे असून त्यात ३३ मुख्याध्यापक आणि ३ केंद्र प्रमुखांचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, सदरहू रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबई विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक गुणांची अट शिथिल करण्याचा घेतलेला निर्णय**

(३८) \* १२०२९ श्री.राहुल नार्वेकर, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.गुरुमुख जगवानी : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक गुणांची अट शिथिल करण्याचा घेतलेला निर्णय माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निर्णयाला बार कौन्सिल ऑफ इंडिया व ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची मान्यता घेतलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने या निर्णयाच्या अध्यादेशाबाबतची कार्यवाही किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय.

- (२) अंशतः खरे आहे. सदर निर्णयाला BCI/AICTE यांची मान्यता घेण्याची गरज नाही कारण आवश्यक गुणांची अट पारंपारिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी काढून टाकण्यात आली आहे.
- (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**चर्चगेट येथील जयहिंद महाविद्यालयात वायफाय आणि ई सुविधांच्या नावाखाली शुल्क आकारण्यात येत असल्याबाबत**

(३९) \* १२१९६ श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिंध एज्युकेशनिस्ट असोसिएशनच्या चर्चगेट येथील जयहिंद महाविद्यालयात वायफाय आणि ई-सुविधांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून रुपये एक हजार शुल्क वसूल करण्यात येत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार वायफाय आणि ई-सुविधेसाठी बेकायदेशीरपणे रुपये एक हजार शुल्क आकारणाऱ्या जयहिंद महाविद्यालयाच्या प्रशासनावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जयहिंद महाविद्यालयाच्या सिंध एज्युकेशननिस्ट असोसिएशन यांनी ज्या विद्यार्थ्यांनी वाय फाय सुविधांची मागणी केली अशा विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले आहे.

(२) सदर प्रकरणी मुंबई विद्यापीठाने महाविद्यालय प्रशासनाकडून खुलासा घेतला आहे.

(३) सन, २०१३ मध्ये विद्यार्थी परिषदेने जयहिंद महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये वायफाय आणि ई सुविधा पुरविण्याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडे विनंती केली होती. त्यामुळे महाविद्यालयाने ऐच्छिक तत्वावर सदर सेवा उपलब्ध केली असून जे विद्यार्थी शुल्क अदा करतील त्यांनाच वाय फाय सुविधा उपलब्ध करून दिली जाते असे स्पष्ट केले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**दापोली (जि.रत्नागिरी) तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ल्याचा विकास करण्याबाबत**

(४०) \* ११३१२ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दापोली (जि.रत्नागिरी) तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ला राज्य संरक्षित होण्याच्या दृष्टीने पुरातत्व विभागाने पावले उचलली असली तरी त्या किल्ल्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या आणि पुरातत्व विभाग या दोन शासकीय यंत्रणांच्या वादात किल्ल्याचा विकास रखडला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, हर्णे येथील गोवा किल्ल्याचा विकास जलदगतीने करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) व (२) दापोली (जि.रत्नागिरी) तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याबाबतची प्राथमिक अधिसूचना दिनांक ३० सप्टेंबर, २०१३ रोजी निर्गमित करण्यात आली. सदर किल्ल्याची मालकी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांची असल्याने महामंडळाने सदर किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यास हरकत उपस्थित केल्या होत्या. सदर हरकतीचे निराकारण करण्यात आले असून गोवा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्याबाबत**

(४१) \* १२५५७ श्री.राजेंद्र जैन, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा प्रवास खर्च परवडत नसल्याने विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण वाढले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या तिसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार आदिवासी विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**धर्माबाद तालुक्यात आढळून येणारी प्राचीन काळातील हेमाडपंथी मंदिरांची  
जपणूक करून त्यांना पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबत**

(४२) \* ११३४५ श्री.अमरनाथ राजूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त,  
श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा  
खुलासा करतील काय :-

- (१) धर्माबाद तालुक्यात आढळून येणारी प्राचीन काळातील हेमाडपंथी मंदिरे व  
अवशेष ऐतिहासिक वारशांची साक्ष देतात, मात्र त्यांच्या जपणूकीकडे दुर्लक्ष होत  
असल्याने हा बहुमोल वारसा लोप पावण्याच्या मार्गावर असल्याचे माहे सप्टेंबर,  
२०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, येथील हेमाडपंथी मंदिराचा जिर्णोध्दार करून पर्यटन स्थळाचा  
दर्जा देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१), (२) व (३) धर्माबाद तालुक्यात एकूण सात हेमाडपंथी  
मंदिरे आहेत. सदर मंदिरांची पाहणी राज्याच्या पुरातत्व विभागामार्फत करण्यात  
आली आहे. सदर मंदिरांपैकी महादेव मंदिर, येवती हे राज्य संरक्षित स्मारक  
म्हणून घोषित करण्यात आले असून सदर मंदिराची जतन व दुरुस्ती प्रस्तावित  
करण्यात येत आहे. तसेच उर्वरीत मंदिरे ही राज्य संरक्षित स्मारक म्हणून  
घोषित करण्यायोग्यतेची नाहीत.

तसेच मौजे संगम येथील संगमेश्वर मंदिरास वर्ष १९९८ मध्ये क वर्ग  
पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीने सदर मंदिर  
परिसरात सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात रु.४९.८८ लक्ष इतक्या रकमेची तर  
सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात रु.३८.४१ लक्ष इतक्या रकमेची कामे पुर्ण केली  
आहेत.

-----



यवतमाळ जिल्हयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जलव्यवस्थापन सुजल  
निर्मल अभियानांतर्गत खाजगी नळ जोडणीसाठी कंत्राटदार  
शुल्क आकारत असल्याबाबत

(४३) \* १२२७४ श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण,  
श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील,  
श्री.विक्रम काळे : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील  
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्हयात सन २०१४ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत  
जलव्यवस्थापन सुजल निर्मल अभियानांतर्गत खाजगी नळ जोडणीसाठी  
व्यवस्थापनाचे नियम डावलून लाभार्थ्यांकडून प्रत्येकी साहित्यासाठी रुपये ५  
हजार शुल्क कंत्राटदार घेत असल्याचे माहे जुलै २०१५ मध्ये वा त्या दरम्यान  
निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुढे कोणती कार्यवाही  
केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात शिक्षण हक्क कायद्यात स्थलांतरितांच्या मुलांच्या  
शिक्षणात खंड पडत असल्याबाबत

(४४) \* ११६१३ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन  
सय्यद : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शिक्षण हक्क कायद्यात स्थलांतरितांच्या मुलांच्या शिक्षणात खंड  
पडत असल्याने ऊसतोडणी, वीजभट्टी, दगड-खाण कामगार, बांधकाम मजूर अशा  
किमान ८ प्रकारच्या मोलमजुरीकरीता पाठीवर बि-हाड घेऊन फिरणा-यांच्या  
मुलांचे शासनाने सर्वेक्षण केले असून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात  
आणण्यासाठी स्थलांतरीत विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्र देऊन त्यांचे  
सॉफ्टवेअरद्वारे ट्रॅकिंग करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याने  
दिनांक ५ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे  
काय,

(२) असल्यास, सदरील प्रक्रियेस सुरुवात करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, त्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय.

(२) व (३) सन-२०१५-१६ पासून राज्यातील सर्व शाळा, शाळेतील कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती Online भरण्यासाठी "सरल" (SARAL-Systematic Administrative Reforms for Achievement of Learning by Students) ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. बालक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यावर, स्थलांतरीत शाळेच्या ठिकाणी प्रवेश घेताना संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच्याकडून पूर्वीच्या शाळेच्या मुख्याध्यापकाने दिलेल्या शिक्षण हमी पत्रकावरून सर्व नोंदी आपल्या शाळेत नोंदवून संबंधीत विद्यार्थ्यांला प्रवेश द्यावयाचा आहे. अशा सर्व बालकांचे तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरून Tracking "सरल" प्रणालीमार्फत करण्याची कार्यवाही सुरु आहे. शैक्षणिक सत्र सुरु असताना जर बालक एका शाळेतून दुसऱ्या शाळेत स्थलांतरीत झाल्यास अशा बालकाचे स्थलांतर सरल प्रणालीमध्ये दिसणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर शहरातील सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये सुविधांचा असलेला अभाव

(४५) \* ११००२ श्री.मितेश भांगडिया, श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील सुपर स्पेशलिटी रुग्णालयात ब्लड कंपोनेंटची व्यवस्था माहे ऑक्टोबर, २०१५ पर्यंत करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) तसेच उक्त रुग्णालयामध्ये न्युरॉलॉजी विभागाकरीता माहे ऑक्टोबर, २०१५ पर्यंत स्वतंत्र वार्ड प्रस्तावित करण्यात आला नसून रुग्णालयात रात्री एकही वरिष्ठ निवासी डॉक्टरची व्यवस्था करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सुपर स्पेशलिटी रुग्णालयात ब्लड कंपोनेंटची व्यवस्था तसेच न्युरॉलॉजी विभागाकरीता स्वतंत्र वार्ड व वरिष्ठ निवासी डॉक्टर उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूरकरिता स्वतंत्र ब्लड कंपोनेंट व्यवस्था नाही, ही बाब खरी आहे. परंतु, अतिविशेषोपचार रुग्णालय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर याच्याशी संलग्नित असून एकाच परिसरात आहेत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे उपलब्ध असलेल्या रक्तपेढीतून अतिविशेषोपचार रुग्णालयातील रुग्णांना रक्त घटक व रक्ताचा पुरवठा करण्यात येतो.

(२) सदर रुग्णालयात न्युरोलॉजी विभाग प्रस्तावित आहे. सदर संस्थेत वरिष्ठ निवासी डॉक्टरचे पद मंजूर नाही. सदर संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे.

(३) सदर संस्थेसाठी ब्लड कंपोनेंट विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक पदनिर्मितीबाबत कार्यवाही करण्यात येत आहे, तसेच न्युरोलॉजी विभाग प्रस्तावित असून पदनिर्मितीबाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**बीड जिल्हा परिषदेतील शिक्षक वेतनापासून वंचित असल्याबाबत**

(४६) \* ११५६९ श्री.सुभाष झांबड, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.विनायकराव मेटे : ताराकित प्रश्न क्रमांक २६५६ ला दिनांक १२ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्हा परिषदेवर ८०० च्यावर शिक्षक वेतनाविना असून माहे मे, २०१४ पासून शालार्थ ऑनलाईन प्रणालीद्वारे वेतन अदा केले जाते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अतिरिक्त ठरलेल्या काही शिक्षकांनी दलालांना हाताशी धरून पदस्थापना, संचमान्यता नसताना बेकायदेशीपणे वेतन उचलले व त्यासाठी शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांचा डीडीओ कोड वापरण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरील वेतनात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी ११ लेखाधिकारी नेमले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरील लेखाधिका-यांनी १५ दिवसात अहवाल सादर करणे अपेक्षित होते, हे ही खरे आहे काय,

- (५) असल्यास, अहवाल प्राप्त झाला त्यात काय निष्पन्न झाले व दोषी आढळून येणा-या संबंधितावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
 (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

(३) होय

(४) होय

(५) अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यावर दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल.

(६) पंचायत समितीस्तरावरील अन्य प्रशासकीय कामांमुळे सदर अहवाल सादर करण्यास लेखाधिकाऱ्यांना विलंब होत आहे.

-----  
**धुळे जिल्ह्यातील कर्मवीर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय  
 महाविद्यालय व रुग्णालयाची झालेली दुरवस्था**

**(४७) \* १२६७० डॉ.अपूर्व हिरे :** सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे जिल्ह्यातील कर्मवीर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे असलेल्या अनेक गैरसोयी, अपुरी इमारत व्यवस्था, बांधकामाचे प्रलंबित असलेले प्रस्ताव, पुरेसा कर्मचारी वर्ग, वैद्यकीय यंत्र-उपकरणे, साधनसामुग्रीची कमतरता यामुळे या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन १९८९ मध्ये स्थापित व शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे सदरहु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे धुळे, नंदुरबार, जळगांव इत्यादी जिल्हे व धुळे - मालेगांव यासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरांसाठी आरोग्य विषयकदृष्टीने अत्यंत उपयुक्त व निकडीचे असतांना तसेच या भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या महाविद्यालयाची दुरवस्था झाल्याने स्थानिक जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षणाचेदृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची दुरुवस्था दूर व्हावी आणि तेथे पुरेसा कर्मचारी वर्ग, वैद्यकीय उपकरणे इत्यादी साधन सामुग्री उपलब्ध व्हावी याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**कल्याण-डोंबिवली परिसरातील वैध मापन शास्त्र खात्याच्या अधिकृत असलेल्या दलालांनी व्यापारी दुकानदारांकडून दुरुस्ती आणि मुद्रांकनासाठी जमा केलेले शुल्क शासनाच्या कोषागारात भरले नसल्याबाबत**

(४८) \* १३०४९ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.जर्नादन चांदूरकर : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण - डोंबिवली परिसरातील वैध मापन शास्त्र खात्याच्या अधिकृत असलेल्या दलालांनी व्यापारी दुकानदारांकडून दुरुस्ती आणि मुद्रांकनासाठी जमा केलेल्या वजन मापांचे शासकीय शुल्क शासनाच्या कोषागारात भरले नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित दलालांवर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीश बापट :** (१) व (२) महाराष्ट्र राज्य वजने मापे परवानाधारक संघटना यांनी अॅटी करप्शन ब्युरो, ठाणे यांच्याकडे दिनांक ०७.०२.२०१४ रोजी शासकीय महसुलाचा अपहार झाल्याबाबत तक्रार केली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने अॅटी करप्शन ब्युरोने चौकशी केली असता दुरुस्तक श्री.विठ्ठल अन्नाप्पा जाधव, मे. विनय स्केल सर्व्हिस, कल्याण यांनी ₹३,३५०/- एवढ्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध दिनांक १४.०८.२०१५ रोजी मानपाडा पोलीस स्टेशन, डोंबिवली येथे भा.द.वि. संहिता कलम ४०६, ४२० व २०१ प्रमाणे गुन्हा क्र. ४४४/२०१५ नोंदविला आहे. तसेच मे. विनय स्केल

सर्व्हिस यांच्या नावे असलेला दुरुस्ती परवाना उप नियंत्रक, वैध मापन शास्त्र, कोकण विभाग यांच्या दिनांक १४.०८.२०१५ च्या आदेशान्वये रद्द करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**कोल्हापूर येथे चित्रनगरी उभारण्याबाबत**

(४९) \* १३२९३ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथे चित्रपट सृष्टीची बीज रूजली.या घटनेला तीन वर्षांनी १०० वर्षे पूर्ण होणार असल्याने तत्पूर्वी कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली कोल्हापूर चित्रनगरी दिमाखात उभी राहिल असे मा.पालकमंत्री, कोल्हापूर यांनी जाहिर केल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चित्रनगरी उभारण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय,

(२) कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाची कंपनी अधिनियम १९५६ अन्वये स्थापना करण्यात आली आहे. यानुसार सर्वप्रथम सदर महामंडळाच्या संचालक मंडळाचे शासनाने पुर्नगठन केले आहे. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार संरक्षक भिंत तसेच अंतर्गत रस्ते, वीज-पाणी पुरवठा इत्यादी मुलभूत सुविधा प्रस्थापित करण्याच्या कामांना मान्यता प्राप्त आहे. या कामांसाठी शासनाने आतापर्यंत रु.८.९० कोटी एवढे भांडवली अनुदान वितरीत केले आहे. याशिवाय महामंडळाच्या आवश्यकतेनुरूप व्यवस्थापन अनुदान देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर कामांसाठी निविदांची प्रक्रिया कार्यवाहीत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

जत (जि.सांगली) तालुक्यात भुजल पातळी ७०० ते ८०० फुटांपर्यंत खोल गेली असून १० तलाव कोरडे पडले असल्याबाबत

(५०) \* १३३३४ श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जत (जि.सांगली) तालुक्यात भुजल पातळी ७०० ते ८०० फुटांपर्यंत खोल गेली असून तालुक्यामधील १० तलाव कोरडे पडले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच, जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार सदर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सोडविणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) अंशतः खरे आहे.

जत तालुक्यात एकूण १८ निरिक्षण विहिरीद्वारे भूजल पातळीचे मोजमाप करण्यात येते. मागील ५ वर्षांच्या माहे ऑक्टोबर मधील भूजल पातळी व चालू वर्षातील माहे ऑक्टोबर, २०१५ महिन्यातील भूजल पातळी यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आलेला आहे. यानुसारची स्थिती खालीप्रमाणे आहे -

I) भूजल पातळीत वाढ झालेल्या एकूण निरिक्षण विहिरींची संख्या ६ इतकी आहे.

II) भूजल पातळीमध्ये ० ते १ मी. खोल गेलेल्या एकूण निरिक्षण विहिरींची संख्या ५ इतकी आहे.

III) भूजल पातळीमध्ये १ ते २ मी. खोल गेलेल्या एकूण निरिक्षण विहिरींची संख्या ५ आहे.

IV) भूजल पातळीमध्ये २ ते ३ मी. खोल गेलेल्या एकूण निरिक्षण विहिरींची संख्या १ आहे.

V) भूजल पातळीत ३ मी. पेक्षा जास्त खोल गेलेल्या एकूण निरिक्षण विहिरींची संख्या १ आहे.

जत तालुक्यात आतापर्यंत १० तलाव कोरडे पडले आहेत.

(२) सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सरासरी पर्जन्यमानात २० % पेक्षा जास्त घट व भूजल पातळीमध्ये १ मी. पेक्षा जास्त घट झालेल्या गावांची संख्या एकूण ३६ इतकी आहे. अशा गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता असते. तसेच तालुक्यात पाणी टंचाई सुरु झाल्यामुळे गावाच्या मागणीनुसार एप्रिल, २०१५ पासून टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.

जत तालुक्यामध्ये माहे सप्टेंबर व ऑक्टोबर २०१५ मध्ये समाधानकारक पाऊस पडला असल्याने जनावरासाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध झालेला आहे.

(३) ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

यानुसार ग्रापापु, जिल्हा परिषद, सांगली यांनी ऑक्टोबर २०१५ ते जून २०१६ चा टंचाई कृती आराखडा शासनाकडे मंजूरीसाठी पाठविलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

#### महाड (जि.रायगड) तालुक्यात विहिरींची खोदाई करण्याबाबत

(५१) \* १३३९२ श्री.अनिल तटकरे : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाड (जि.रायगड) तालुक्यात सन २०१४-१५ मध्ये टंचाई आराखड्यानुसार ७ गावे व २६ वाड्यांमध्ये खोदाई करण्यात आलेल्या ३६ विहिरीपैकी काही विहिरींची खोदाईच करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार याप्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) होय, चौकशी केली आहे.

जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडून २० गावे व ४७ वाड्या असे एकूण ६७ गावे/ वाड्यांमध्ये विंधण विहिरी खोदण्यास प्रत्यक्ष मंजूरी देण्यात आली आहे.



मंजूरी दिल्यापैकी ७ गावे व २९ वाड्या अशा एकूण ३६ गावे/वाड्यांचे ठिकाणी विंधण विहिरी खोदण्याकरिता विंधणयंत्रधारक ठेकेदारास कार्यादेश दिले होते. ठेकेदाराने त्यानुसार ०५ गावे व २७ वाड्यांमध्ये एकूण ३२ नवीन विंधण विहिरी खोदलेल्या आहेत.

कार्यादेश दिलेल्या विंधण विहिरीपैकी ०२ गावे व ०२ वाड्यांमध्ये एकूण ०४ विंधण विहिरी खोदलेल्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे संबंधित विंधण विहिरी खोदाईचे यंत्रधारक (ठेकेदार) यांस खोदण्यात आलेल्या सर्व विंधण विहिरी समक्ष दाखविणेबाबत नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे सदर ०४ विंधण विहिरीचे देयक करण्यात आलेले नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**राज्याचे नाव उज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना पहिल्या तीन क्रमांकासाठी वेतनवाढ देण्याबाबत**

(५२) \* १३९९२ श्री.विजय सावंत : तारांकित प्रश्न क्रमांक १००३० ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याचे नाव उज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना दिनांक ४ ऑक्टोबर, २०१० रोजी शासन सेवेत थेट गट "अ" व "ब" मधील पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या खेळाडूंमधील वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेल्या खेळाडूंना विभागीय परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्याबाबत शासनास प्राप्त झालेल्या मागणीच्या अनुषंगाने प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू प्रस्तावाची तपासणी पूर्ण करून त्या अनुषंगाने अत्युच्च गुणवत्ताधारक गट "अ" व "ब" मधील वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेल्या खेळाडूंना विभागीय परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(३) असल्यास, शासन निर्णय क्रमांक एलव्हीई १४०४/प्र.क्र.८/सेवा-८, मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक (अॅथलेटिक्स) १, २ व ३ क्रमांक व इतर क्रीडा प्रकारातील फक्त पहिला क्रमांक हा मुद्दा बदलून सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांसाठी पहिल्या तीन क्रमांकासाठी वेतनवाढ देण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे :** (१) व (२) याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे.  
 (३) अॅथलेटिक्स प्रमाणे अन्य खेळाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी वेतनवाढ देण्याची बाब तपासण्यात येत आहे.  
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**बीड आगारात दोन डिझेल पंपाच्या मशीनच्या तपासणीबाबत**

**(५३) \* १४०६४ श्री.विनायकराव मेटे :** सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बीड आगारात दोन डिझेल पंपाच्या मशीनची तपासणी केली असता एका लीटर मागे ३० ML डिझेल कमी जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, वैद्यमापन शास्त्र कार्यालयाने हे डिझेल पंप मशीन सील केले आहे, हे खरे आहे काय,  
 (३) असल्यास, सदरील मशीनमध्ये दोष आढळल्यामुळे येथील व्यवस्थापकावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीश बापट :** (१), (२) व (३) होय हे अंशतः खरे आहे. बीड येथील आगारामध्ये एका डिझेल पंपाची ५ लिटरच्या प्रमाणीत मापाने तपासणी केली असता त्या पंपामधून ५ लिटर मागे ३० मि.ली. इतके कमी डिझेल वितरीत होत असल्याचे आढळून आले त्यामुळे सदरील डिझेल पंप मशीन सील करण्यात आले असून आगार व्यवस्थापक श्री. ए. एस. भुसारी यांना वैध मापन शास्त्र अधिनियम, २००९ मधील कलम ३० चे सकृतीदर्शनी उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याबाबत व सदर अपराध प्रशमन:क्षम असल्याने संबंधितांना दिनांक ८ सप्टेंबर, २०१५ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.  
 -----

वाशिम व अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद मधील शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना नियमित वेतन देण्याबाबत

(५४) \* १४१७८ श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती विभागातील नव्याने निर्माण झालेले जिल्हे वाशिम व अकोला येथील जिल्हापरिषद शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना चार-चार महिने वेतनापासून वंचित रहावे लागते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाकडे वारंवार मागणी होऊन सुध्दा त्यावर शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, नव्याने निर्माण झालेले जिल्हे असूनही अनेक वर्षांपासून फक्त शिक्षकांनाच वेतनापासून वंचित रहावे लागते, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शिक्षकांना नियमित वेतन देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२) व (३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उदभवत नाही.

राज्यातील प्लॅनमधील शाळा, तुकड्या आणि पदे यांचा समावेश नॉन प्लॅनमध्ये करण्याबाबत

(५५) \* १२३९१ श्री.कपिल पाटील, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ७५२३ ला दिनांक ७ ऑगस्ट, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या १०० टक्के अनुदानावर येवूनही त्या नॉन प्लॅनमध्ये न गेल्याने त्यावरील कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना मासिक वेतन वेळेवर मिळत नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नॉन प्लॅन झालेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना नॉन प्लॅनमध्ये घेण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे,
- (३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, होणाऱ्या विलंबाची सविस्तर कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे नाही.

(२) व (३) वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर शाळा व वर्ग तुकड्यांना नॉन प्लॅन मध्ये घेण्याची कार्यवाही करण्यात येईल.

राज्यातील मुल्यांकन झालेल्या पात्र शाळा/तुकड्यांची यादी जाहिर करण्याबाबत

(५६) \* १२७२२ श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे : तारांकित प्रश्न क्रमांक ८१९४ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सन २०१३-१४ मध्ये माध्यमिक शाळांचे /तुकड्यांचे मुल्यांकन झाले त्यापैकी पात्र शाळांची यादी शासनाने जाहिर केली होती व पात्र तुकड्यांची यादी जाहिर केली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर तुकड्यांची यादी पात्र म्हणून जाहिर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे व यासाठी किती कालावधी लागणे अपेक्षित आहे,

(३) नसल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) व (२) मुल्यांकनाच्या प्रस्तावांची, आयुक्त (शिक्षण) यांचेकडून, तपासणी/छाननी करून प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई, पुण्यासारख्या शहरातील वायू, जल आणि ध्वनिप्रदुषणाच्या समस्येमुळे नवजात बालकांचे म्हणजेच भावी पिढीचे आरोग्य धोक्यात आल्याबाबत

(५७) \* १२२४२ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.संदिप बाजोरिया, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई पुण्यासारख्या शहरातील वायू, जल आणि ध्वनिप्रदुषणाच्या समस्येमुळे नवजात बालकांचे म्हणजेच भावी पिढीचे आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे अर्जुन, आरव आणि झोया या तिन बालकांनी कोर्टात धाव घेतली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उत्सव साजरे करणारे तसेच प्रदूषण करणा-यावर कोणती कारवाई करणार आहे,

(३) तसेच समाजात प्रदूषण विरोधी जनजागृतीसाठी शासनाने काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. रामदास कदम :** (१) होय.

(२) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे उद्योगांची नियमितपणे पाहणी करण्यात येते. दोषी आढळलेल्या उद्योगांवर जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९७४ व हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा १९८१ अन्वये कारवाई करण्यात येते. शासनाने दि.२१/४/२००९ च्या शासन निर्णयानुसार ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम, २००० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम प्राधिकरणांची नेमणूक केली आहे.

(३) समाजामध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विविध उत्सवांदरम्यान वृत्तपत्रे, भ्रमणध्वनी, दूरदर्शन वाहिनी व आकाशवाणी अशा प्रसारमाध्यमांद्वारे प्रदूषणाच्या परिणामाविषयी जनजागृती करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये मुलींची गळतीचे प्रमाण कमी करण्याबाबत

(५८) \* १२३२६ श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.ख्वाजा बेग, श्री.सतिश चव्हाण, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अमरसिंह पंडित, श्री.प्रकाश गजभिये : तारांकित प्रश्न क्रमांक ९३०१ ला दिनांक ३१ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये मुलींची फक्त नोंदणी न होता मुली प्रत्यक्षात उपस्थित राहाव्यात व गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सुरु करण्यात आलेली "उपस्थिती भत्ता" ही योजना बंद करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजना बंद करण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) असल्यास, उक्त योजनेला दुसरी पर्यायी नवीन योजना सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, प्रस्तावित नवीन योजनेचे स्वरूप काय आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील आयुर्वेद महाविद्यालयांपैकी सुमारे ११ खाजगी अनुदानित आयुर्वेद  
महाविद्यालयांनी नियमित शुल्क रचना यांचे उल्लंघन केल्याबाबत

(५९) \* १३११४ श्री.रामहरी रुपनवर, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त,  
श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण  
पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश गजभिये, श्री.सतिश चव्हाण :  
सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शासकीय व अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये चालविल्या  
जाणाऱ्या अभ्यासक्रमांचे शुल्क व नियम शासनाने दिनांक १ मार्च, २०११ मध्ये  
वा त्या दरम्यान ठरवून दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आयुर्वेद महाविद्यालयांपैकी सुमारे ११ खाजगी अनुदानित आयुर्वेद  
महाविद्यालयांनी नियमित शुल्क रचना यांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांकडून  
अतिरिक्त शुल्क घेतल्याचे निदर्शनास आलेले असून आयुर्वेद संचालनालयामार्फत  
माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान चौकशी सुरु केली आहे, हे ही खरे  
आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणांची शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात  
काय आढळून आले,

(४) असल्यास, तदनुसार उक्त प्रकरणी नियमित शुल्क रचना यांचे उल्लंघन  
करणाऱ्या महाविद्यालयांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत  
आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे

(२) होय, हे खरे आहे

(३) अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून  
वेगवेगळ्या प्रकारच्या अतिरिक्त शुल्काची वसुली केल्याचे दिसून आले.

(४) सदर दोषी महाविद्यालयांविरुद्ध कारवाई संदर्भातील प्रस्ताव शासनाच्या  
विचाराधीन आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

तंत्रशिक्षण विभागामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय व अभियांत्रिकी शैक्षणिक सेवा  
गटाचे संवर्ग विभाजन केल्याबाबत

(६०) \* ११८२५ श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तंत्रशिक्षण विभागामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय व अभियांत्रिकी शैक्षणिक सेवा गटाचे शासनाने दिनांक ९ सप्टेंबर, २००४ रोजी वा त्यासुमारास संवर्ग विभाजन केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शासन निर्णयातील अ.क्र. ५ मध्ये प्रशासकीय व शैक्षणिक या दोन्ही नवीन संवर्गांमध्ये नविन सेवा नियम लागू होईपर्यंत तदर्थ व्यवस्थेने पदे भरली जातील अशी तरतूद केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शिक्षकीय पदावरील व्यक्तींना नवीन सेवा नियम लागू होईपर्यंत पदोन्नती व नामनिर्देशाद्वारे संधी डावलली गेली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शिक्षकीय पदावरील सेवा प्रवेश नियमातील जाचक तरतुदीमुळे न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्याने प्राचार्य/विभाग प्रमुखांच्या जागा रिक्त आहेत, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, प्राचार्य व विभाग प्रमुख यांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय

(२) होय

(३) नाही.

दिनांक ९ सप्टेंबर, २००४ चा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर दिनांक २.५.२००८ च्या शासन निर्णयान्वये पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

(४) हे खरे नाही.

(५) शासन अधिसूचना दिनांक १०/०९/२०१२अन्वये महाराष्ट्र तंत्र निकेतन शिक्षक सेवा वर्ग - अ या संवर्गातील शिक्षकीय पदांचे सुधारीत सेवा प्रवेश नियमानुसार शासकीय तंत्र निकेतनातील ११३३ रिक्त अध्यापकीय पदांपैकी ८१६ पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करण्यात आले आहे. त्यात प्राचार्यांची २९, विभाग प्रमुखांची २४७ व अधिव्याख्यात्यांच्या ५४० पदांचा समावेश आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**राज्यातील खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामधील शिक्षकेत्तर  
 कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाबाबत**

(६१) \* १२४४५ श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, डॉ.अपूर्व हिरे, श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात दिनांक २३ ऑक्टोबर, २०१३ च्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेल्या ऑनलाईन संचमान्यतेप्रमाणे राज्यातील सर्वच शाळा-विद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने अतिरिक्त ठरत असल्याने सदर शासन निर्णयाचा फेरविचार करण्यासंबंधी सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,
- (२) असल्यास, शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरविणारा हा आकृतीबंध त्वरीत रद्द करावा, या मागणीसाठी राज्यात विविध संघटनांचेवतीने आंदोलन करण्यात आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त आकृतीबंधाबाबत सुधारणा करण्यासाठी आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदरहू समितीची बैठक होऊन समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे काय,
- (५) असल्यास, या अहवालातील शिफारशीचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे व सदरहू शिफारशी स्विकारून प्रस्तुत सुधारित आकृतीबंध रद्द करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. विनोद तावडे :** (१) अंशतः खरे आहे.

(२) अंशतः हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे,

(४) होय,

(५) शिक्षकेत्तर कर्मचारी पद निर्धारण, विद्यार्थी संख्या आणि पदांची आवश्यकता इ.बाबत समितीने केलेल्या शिफारसीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे.

-----



**पश्चिम घाटातील जमिनीवर होत असलेली अतिक्रमणे व  
बेकायदा होणारी बांधकामे रोखण्याबाबत**

(६२) \* १३१९१ श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.अनंत गाडगीळ : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पश्चिम घाटातील तीव्र चढ उतारावरील जमिनीवर होत असलेली अतिक्रमणे व बेकायदा बांधकामात वाढ झाल्यामुळे घाटातील हिरवळ दिवसेंदिवस नष्ट होत चालली आहे, त्यामुळे दख्खनच्या पठारावर भविष्यात दुष्काळ पडणार असल्याचा इशारा पश्चिम घाटाचे सर्वेक्षण करणाऱ्या निसर्ग जागर प्रतिष्ठानने महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाला दिला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, तदनुषंगाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. रामदास कदम :** (१) पर्यावरण विभागाने दि.२२ जानेवारी, २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार “परिसंस्थेचे संवर्धन (Conservation of Eco System Services)” या संकल्पनेवरील प्रस्तावाच्या अनुषंगाने कस्तुरीरंगन अहवालानुसार पुणे जिल्ह्यातील गावांतील गवताळ प्रदेश (Grass Land) यांचे उपग्रहाद्वारे (G.P.S) मापन, मुल्यांकन, गवताळ भागातील तसेच गवत जातीतील विविधतेचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी निसर्ग जागर प्रतिष्ठानचा प्रस्ताव मान्य केला आहे. हा प्रकल्प राबवावयाचा कालावधी एक वर्ष असून अंतिम अहवाल जानेवारी २०१६ च्या दरम्यान अपेक्षित आहे. या अनुषंगाने दि.११ ऑगस्ट, २०१५ रोजी सादर त्रैमासिक अहवालातील नमूद बाबी जमिनीवर प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या शास्त्रीय आधारावर नसून मोघम स्वरूपाचे असल्याचे निदर्शनास आले असून अंतिम अहवाल जानेवारी २०१६ च्या दरम्यान अपेक्षित आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही. अंतिम अहवाल अद्याप सादर झालेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यातील खाजगी विनाअनुदानित व पूर्व प्राथमिक शाळांचा उल्लेख  
'शुल्क नियमन' कायद्यातून वगळल्याबाबत**

- (६३) \* १२८३० श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर : तारांकित प्रश्न क्रमांक ७७३८ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यातील खाजगी शाळांच्या नफेखोरीला आळा बसावा म्हणून राज्य शासनाने सन २०११ मध्ये शुल्क नियमन कायदा पारित केला असून विनाअनुदानित शाळा व पूर्वप्राथमिक शाळांचा उल्लेख काढून टाकण्यात आल्याची घटना माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
  - (२) असल्यास, सदर नियमावलीबाबत नागरिकांकडून दिनांक २३ ऑक्टोबर, २०१५ पर्यंत सूचना व हरकती मागवायच्या असूनही शासनाने त्याची कुठेही जाहिरात केलेली नाही, हे ही खरे आहे काय,
  - (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
  - (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शाळांची नियामावली सुधारणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
  - (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.  
(२) हे खरे नाही.  
(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**वसई (जि.पालघर) तालुक्यात पुरवठा अधिकाऱ्यांच्या संगनमताने धान्य आणि  
रॉकेलचा काळाबाजार होत असल्याबाबत**

- (६४) \* १३४०९ श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) वसई (जि.पालघर) तालुक्यात पुरवठा अधिकाऱ्यांच्या संगनमताने धान्य आणि रॉकेलचा काळाबाजार होत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
  - (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार वसई तालुक्यात होत असलेला धान्य व रॉकेलचा काळाबाजार बंद करणेबाबत तसेच, पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीश बापट :** (१) या संदर्भात तहसील कार्यालय, वसई येथे सामाजिक कार्यकर्ते आंदोलनास बसले होते.

(२) होय.

(३) व (४) सदर तक्रारीत तथ्य आढळून आलेले नाही.

-----

### राज्यातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत

(६५) \* ११७६१ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.विक्रम काळे, श्री.राजेंद्र मुळक, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.आनंदराव पाटील, श्री.सुभाष झांबड, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात निवासी डॉक्टरांच्या माई संघटनेने केलेल्या लाक्षणिक संपानंतर मा.वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना सुरक्षा अहवाल तयार करण्यात सांगितले असून या अहवालात सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही आणि वॉकीटॉकी यांची स्थिती व आवश्यकता याची नोंद असावी, असे आदेश दिल्यानंतर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्याकडे आपला अहवाल माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू अहवालाचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, वैद्यकीय महाविद्यालयांच्या सुरक्षा ऑडिट अहवालातील त्रुटी दुर करून डॉक्टरांवरील होणाऱ्या मारहाणी व त्यांच्या सुरक्षेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे अंशतः खरे आहे.

(२) रुग्णालयीन सुरक्षा बळकट करण्याकरिता सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त ८९६ पदे कंत्राटी तत्वावर निर्माण करण्याची तसेच ८९८ सीसीटीव्ही व २३० वॉकी टॉकी या उपकरणाची खरेदी करण्यासाठी शिफारस आहे.

(३) सुरक्षा बळकटीकरणासाठी उपकरणांची खरेदीप्रक्रीया सुरु केली असून, संचालनालयामार्फत दिनांक १३ ऑक्टोबर, २०१५ च्या पत्रान्वये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यात शासनाने विद्यार्थ्यांची २० पेक्षा कमी पटसंख्या असणा-या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय**

(६६) \* १२५१९ श्री.रामराव वडकुते, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.राजेंद्र जैन, श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विद्यार्थ्यांची २० पेक्षा कमी पटसंख्या असणा-या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सुमारे ५३६ प्राथमिक शाळा बंद होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिनांक २५ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील निर्णयामुळे १ हजार ७२ शिक्षकांवर बेकारीचे संकट आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या अन्य शाळांमध्ये वा जिल्ह्याबाहेरील शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, त्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे नाही.

(२), (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**खामगांव (जि.बुलढाणा) शहरात तहसिलदार यांच्या पथकाने अनधिकृत  
छापा टाकून सिलेंडर जप्त केल्याबाबत**

(६७) \* १२५८२ श्री.पांडुरंग फुंडकर : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व  
ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खामगांव (जि.बुलढाणा) शहरात तहसिलदार यांच्या पथकाने दिनांक २५ जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास शहरातील अनेक हॉटेलवर अनधिकृत छापा टाकून सिलेंडर जप्त केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर छापे हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान टाकले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या छाप्यात ज्या लोकांचे सिलेंडर जप्त केले त्या जप्तीच्या कारवाईचे पंचनामे कार्यालयात बसून केले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, पंचनाम्यावर सिलेंडर धारकाची व पंचनाम्याचे वेळी हजर नागरिकांच्या सहया नाही, हे ही खरे आहे काय
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीश बापट :** (१) हे खरे नाही.

घरगुती गॅस सिलेंडरचा वापर एल.पी.जी. वाहन, तीन चाकी वाहनात तसेच हॉटेल/खानावळीत होत असल्याच्या तक्रारी वरून दिनांक २५ जुलै, २०१५ रोजी विशेष धाड मोहीमे अंतर्गत अनधिकृत सिलेंडर जप्त करण्यात आले.

(२) हे खरे नाही

सदर छापे तक्रारीच्या अनुषंगाने टाकण्यात आले असून, सदर मोहिम दिनांक २५ जुलै, २०१५ रोजी राबविण्यात आली.

(३) हे खरे नाही.

(४) हे खरे नाही.

(५) दिनांक २५/०७/२०१५ रोजीच्या घाडी मोहीमे मध्ये २७ हॉटेल धारक व घरगुती वापराचे ३४ गॅस सिलेंडर अनधिकृतपणे व्यावसायिक प्रयोजनाकरीता वापर करीत असल्याचे आढळून आले असून, खामगांव गॅस एजन्सी, खामगांव यांचेकडे सुपूर्द नाम्यावर जमा करण्यात आले आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांच्या  
वेतनश्रेणीबाबत व विनाअनुदानित शाळांमधील  
शिक्षकांच्या वेतनाबाबत**

(६८) \* १२६०७ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे :

सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने छोट्या शाळेतील मुख्याध्यापक व मोठ्या शाळेतील मुख्याध्यापक हा भेदभाव संपुष्टात आणून माध्यमिक शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांसाठी समान वेतनश्रेणी लागू केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांनी दिनांक २७ जून, २०११ व दिनांक १ ऑगस्ट, २०११ रोजी निवेदन दिले होते, हे खरे आहे काय,

(३) सदर निवेदनाच्या अनुषंगाने काय निर्णय घेण्यात आला आहे,

(४) ठाणे महानगरपालिकेच्या विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना मानधनाऐवजी नियमित वेतनश्रेणी देणे बंधनकारक असून विनाअनुदान तत्वावर काम करणा-या शिक्षक-शिक्षकेतरांना पूर्ण वेतन व भत्ते महापालिका प्रशासनाकडून दिले जात आहे काय,

(५) नसल्यास, शिक्षकांचे आर्थिक शोषण करण्याची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) व (२) हे खरे आहे.

(३) शासनाने दिनांक २ सप्टेबर, १९८९ च्या शासन निर्णयानुसार छोट्या शाळेतील मुख्याध्यापक व मोठ्या शाळेतील मुख्याध्यापक यांना समान वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे.

(४) विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचा एकत्रित वेतनावरील तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना शिक्षक पदाची नियमित वेतनश्रेणी व भत्ते महानगरपालिका, ठाणे अदा करते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

केंद्र पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील समायोजित विशेष  
शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्याबाबत

(६९) \* ११०७५ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, अॅड.निरंजन डावखरे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील राज्यातील १८३ विशेष शिक्षक व परिचारक यांच्या समायोजनेचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा.उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक २३४/२०१४ अन्वये निकाल देतांना या विशेष शिक्षक व परिचारक यांचे दोन महिन्यांचे आत समायोजन करावे असा आदेश माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मा.न्यायालयाचे आदेश असतांनाही या विशेष शिक्षक व परिचारक यांचे समायोजन झालेले नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, विशेष शिक्षकांच्या समस्या निकाली न निघाल्यामुळे संघटनेतर्फे दिनांक २४ ऑगस्ट, २०१५ पासून शिक्षण उपसंचालक कार्यालय, नागपूर येथे बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या विशेष शिक्षक व परिचारक यांचे समायोजन करणेबाबत लोकप्रतिनिधींनी मा.मंत्री, शालेय शिक्षण यांच्याकडे माहे मे, २०१५ मध्ये मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, या विशेष शिक्षक व परिचारक यांचे समायोजन करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२), (३) व (४) होय,

(५) होय,

(६) व (७) सदर बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

-----

हंसराज मोराजी पब्लिक हायस्कूल, अंधेरी (मुंबई) येथील विद्यार्थ्यांना  
चांगल्या दर्जाचे लिक्विड साबण देण्याबाबत

(७०) \* ११३९७ श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त,  
श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा  
खुलासा करतील काय :-

(१) अंधेरी (मुंबई) येथील हंसराज मोराजी पब्लिक हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना  
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत हात धुण्यासाठी म्हणून देण्यात आलेल्या  
लिक्विड साबणामुळे इयत्ता ५ ते ८ वी च्या ५० विद्यार्थ्यांना हाताला खाज  
आणि चट्टे उठल्याचे दिनांक १६ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास  
आले, हे खरे आहे काय,

(२) मुंबईतील पश्चिम विभागात या लिक्विड साबणाच्या सुमारे ४५०० बाटल्यांचे  
शाळांना वाटप करण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पिकी असे नाव असलेला हा साबण राज्यभरात शाळांना वितरित  
करण्यात आला, परंतु विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ लागल्याने तो न  
वापरण्याचा सुचना देण्यात आल्या, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने साबणाची कोणतीही तपासणी  
न करता तो पोषण आहारात समाविष्ट करून वितरित करणाऱ्या संबंधितावर  
कारवाई करण्याबाबत तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कोणताही धोका पोहोचू  
नये यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) हे खरे आहे.

(३) व (४) शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लिक्विड हात  
धुण्याच्या साबणाचा पुरवठा करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग  
मंडळ यांना देण्यात आलेले होते. पुरवठ्यापुर्वी लिक्विड हात धुण्याच्या  
साबणाच्या नमून्यांची तांत्रिक तपासणी करण्यात आलेली होती. यानंतर महाराष्ट्र  
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ४ पुरवठेदारांना पुरवठा आदेश दिले. यापैकी  
मायक्रो सिंड्ट्स, ठाणे यांना मुंबई, पालघर व ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये  
लिक्विड हात धुण्याचा साबण पुरविण्याचे आदेश दिलेले होते. तथापि, हंसराज  
मोरारजी पब्लिक स्कूल, मुंबई येथील विद्यार्थ्यांना साबणाचा वापर केल्यामुळे  
त्रास झाल्याने सदर लिक्विड साबणाचा वापर थांबविण्याचे आदेश देण्यात आले  
आहेत.



सदर लिक्विड हात धुण्याच्या साबणाचे नमूने शिक्षण संचालनालयामार्फत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरु करण्याबाबत**

(७१) \* ११२३० श्री.अनंत गाडगीळ, श्री.जर्नादन चांदूरकर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका तसेच नगरपरिषद आदि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे आयुक्त व मुख्याधिकारी यांना दिले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी सर्व शाळांनी शासनाच्या निर्णयानुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे आहे.

(२) याप्रकरणी कार्यवाही सुरु आहे.

(३) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १२०२७ प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता ५ वी चे व ५७८९ उच्च प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता ८ वी चे वर्ग सुरु करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

पुण्यातील "परिमंडळ ह" कार्यालयात दलालांचा वावर सुरु असल्याबाबत

(७२) \* १२३६० श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.राहुल नार्वेकर : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुण्यातील "परिमंडळ ह" कार्यालयाकडून एक वर्षाचा कालावधी उलटून शिधापत्रिका मिळत नसल्याचे तसेच सदर कार्यालयात एजंटांचा मोठ्या प्रमाणात वावर सुरु असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुण्यातील परिमंडळ ह कार्यालयातून शिधापत्रिका ग्राहकांना मिळाव्यात तसेच एजंटांचा असलेला सुळसुळाट बंद करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे नाही,

(२) व (३) होय, परिमंडळ "ह" विभाग येथील कर्मचाऱ्यांकडून एजंटांचा त्रास होत असल्याबाबतचा अहवाल अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे या कार्यालयास प्राप्त झाल्यावर सदर कामी योग्यती दक्षता घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे यांना प्रशासकीय सुरक्षितता व शांतता राखणेकामी २+१ चे पोलीस गार्ड नेमण्याबाबत दि.२.१२.२०१५ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे. सदरस्थितीत सदरहु ठिकाणी कार्यालयीन वेळेत दत्तवाडी मार्शलचे पेट्रोलिंग ठेवण्यात आली आहे.

शिधापत्रिका धारकांना व नागरिकांना अधिक चांगल्याप्रकारे सेवा देणेबाबत व सदर प्रकारास आळा घालणेसाठी विशेष कॅम्पचे नियोजन करणेत आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्यात दिलेल्या पदव्यांवर "युनिव्हर्सिटी" ऐवजी "युनिवर्सिटी" छापून आल्याबाबत

(७३) \* १३६३३ डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्यात दिलेल्या पदव्यांवर "युनिव्हर्सिटी" ऐवजी "युनिवर्सिटी" असे छापून आल्याचे माहे सप्टेंबर २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाच्या पदव्या तयारच करण्यात आल्या नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, तदनुषंगाने जबाबदार असणा-यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सन २०१४ च्या परीक्षांसाठीचा पदवीप्रदान समारंभ दि.२९ ऑगस्ट, २०१५ रोजी संपन्न झाला. पदवी परीक्षेच्या ५५००० पदव्या तयार करण्यात आलेल्या असून त्यापैकी ३०००० पदव्या संबंधित संलग्नित महाविद्यालयांना पाठविण्यात आल्या असून उर्वरित २५००० पदव्या घेऊन जाण्यासाठी संबंधित संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. महाविद्यालयांकडून पदव्या घेऊन जाण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

अहमदनगर जिल्ह्यातील आनंद माध्यमिक विद्यालयास अनुदान मिळण्याबाबत

(७४) \* १२४१५ डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर जिल्ह्यातील आनंद माध्यमिक विद्यालयास सन २००० ला मान्यता देण्यात येऊन सन २००९ ला कायम शब्द काढण्यात आला आहे, तसेच सन २०११-१२ ला विद्यालयाचे मूल्यांकन झालेले असून ९४ गुणही मिळालेले

असूनही शाळा अनुदानापासून वंचित असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू शाळेस अनुदान मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) (२) व (३) सदर शाळेस शासन निर्णय दिनांक १ मार्च, २०१४ अन्वये अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेले आहे. शासन निर्णय दिनांक २० जुलै, २००९ नुसार निधीच्या उपलब्धतेनुसार शाळांना वेतन अनुदान उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. विहित निकषानुसार अनुदानास पात्र शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**नंदुरबार तालुका क्रीडा संकुलाचे काम सुरु करण्याबाबत**

(७५) \* १३०३६ श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई

**जगताप :** सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नंदुरबार तालुका क्रीडा संकुलाचे कामाचे भूमिपुजनास ५ ते ६ वर्षे पुर्ण होऊनही कामास सुरुवात झालेली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, किती दिवसात तालुका क्रीडा संकुलाचे काम सुरु करण्यात येणार आहे वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय.

(२) व (३) नंदुरबार तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणी संदर्भात दिनांक १९ सप्टेंबर, २०१५ रोजी संकुल समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेमध्ये वास्तुविशारदाने तयार केलेल्या आराखड्यामध्ये सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. त्यानुसार सुधारित आराखडा संमत झाल्यानंतर बांधकामासाठी निविदा प्रक्रीया करून सदर संकुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही प्रस्तावित आहे.

-----

**भिवंडी (जि.ठाणे) शहरातील प्लॅस्टिकच्या दाण्यापासून बनविणाऱ्या मोतीच्या कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत**

(७६) \* ११२४२ श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लॅस्टिकच्या दाण्यापासून बनविणाऱ्या मोतीच्या कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे भिवंडी शहर व शहराच्या आजूबाजूला असलेल्या कल्याणरोड परिसरातील नागरिकांना क्षय रोगाचे लागण झाल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत नागरिकांनी लेखी तक्रार देऊनही संबंधित विभागाचे अधिकारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनस्तरावरून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**कुंभारमठ (ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापकाची रिक्त पदे भरण्याबाबत**

(७७) \* १३००१ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.सुभाष झांबड, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर, श्री.आनंदराव पाटील, श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कुंभारमठ (ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात ४५ प्राध्यापकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, सदरहू रिक्त पदे भरण्याबाबत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय हे खरे आहे.

(२) शासकीय तंत्रनिकेतनातील अध्यापकीय पदे राज्यस्तरीय पदे असल्याने तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय तंत्रनिकेतनातील रिक्त असलेल्या अध्यापकांच्या पदांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येतो.

(३) शासकीय तंत्रनिकेतनातील गट-अ ची पदे ही राज्यस्तरीय पदे आहेत. सदरची पदे भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येते. मागणीपत्र सादर केलेल्या पदांच्या पदभरतीसंबंधीची आवश्यक ती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्तरावरून सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त उमेदवार प्राप्त झाल्यानंतर दि ०८/०५/२०१५ च्या शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन शासकीय तंत्रनिकेतनातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कार्यरत अध्यापकांकडून अतिरिक्त शैक्षणिक कार्यभार देऊन व अभ्यागत अधिव्याख्यात्यांची नेमणूक करून शैक्षणिक कार्यभार विहित कालावधीत पूर्ण करून घेण्यात येतो.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील दिवसांच्या शाळांप्रमाणे सर्व रात्रशाळेतील मुलांना लाभ मिळण्याबाबत

(७८) \* १२८६९ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.राजेंद्र मुळक, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सुमारे २१० रात्रशाळा असून त्यामध्ये सुमारे २१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून दिवसांच्या शाळांप्रमाणे रात्रशाळेतील मुलांना सर्व लाभ मिळत नसल्याने शिक्षक संघटनांनी माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मा.शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निवेदनाची चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने रात्र शाळेतील मुलांना शासनाच्या सर्व सोयी सुविधांचा लाभ मिळावा यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे आहे. रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार, इयत्ता ८ वी ते १० वी साठी पाठ्यपुस्तके व दहावीसाठी परिक्षा फी माफी इ. लाभ देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

(२) व (३) रात्रशाळेतील पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. सन २०१५-१६ करिता टंचाईसदृश्य भागातील इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना परिक्षा फी माफ करण्यात आलेली आहे. याचा लाभ टंचाई सदृश्य भागातील रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना ही होणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे एम.आर.आय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत**

**(७९) \* ११०३७ श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया :**

सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे एम.आर.आय. ही सुविधा उपलब्ध आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गोरगरिब जनतेला ही सेवा विनामुल्य द्यावी अशी सूचना मा. वैद्यकीय मंत्री महोदयांनी केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ह्या सेवेकरिता आवश्यक वस्तू डाय मेडिकल मध्ये उपलब्ध आहे की नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, गोरगरिब जनतेला ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय.

(२) नाही.

(३) व (४) एम.आर.आय.साठी लागणारी डाय (कॉन्ट्रास्ट) शासनाकडून खरेदी करण्यात येत नाही. सदर डाय आवश्यकतेनुसार रुग्णांना बाहेरून खरेदी करून आणावी लागते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**बीड जिल्ह्यात नियमबाह्यरित्या १४७ शिक्षकांना कार्यमुक्त केल्याबाबत**

(८०) \* १११६४ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बीड जिल्ह्यात सन २००१ पासून सेवेत कार्यरत असलेल्या १४७ वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान कार्यमुक्त केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सलग १४ वर्षे अल्प मानधनावर सेवा करूनही नियमबाह्यरित्या १४७ शिक्षकांना कार्यमुक्त केल्याने त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या शिक्षकांवरील अन्याय कारक कार्यमुक्तीची कार्यवाही रद्द करण्याबाबत लोकप्रनिधींनी दिनांक २१ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.मंत्री,शालेय शिक्षण यांच्याकडे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या शिक्षकांवरील कार्यमुक्तीची कार्यवाही रद्द करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) होय.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**खामगांव (जि.बुलढाणा) तालुक्यातील तहसिलदार यांनी बनावट शिधापत्रिका तयार केल्याबाबत**

(८१) \* ११७०५ श्री.जयंत पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ६७१० ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खामगांव (जि.बुलढाणा) तालुक्यात किती व केव्हापासून बनावट शिधापत्रिका तयार करण्यात आल्या आहेत,
- (२) असल्यास,बोगस शिधापत्रिकांवर धान्य वितरीत करण्यात आले होते काय, तसेच वितरीत करण्यात आलेले धान्य किती प्रकारचे होते,



(३) असल्यास, उक्त प्रकरणातील दोषी तहसिलदार खामगाव यांना दिनांक ६ जून, २०१५ पासून निलंबित केले परंतू त्यांच्या विरुद्ध खातेनिहाय चौकशी केव्हापासून सुरु केली आहे,

(४) असल्यास, खोटे दस्तऐवज तयार करण्या-या तहसिलदारांना केवळ निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल न करण्याची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीश बापट :** (१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही, बोगस शिधापत्रिकांची पुरवठा विभाग, तहसिल कार्यालय, खामगावच्या डि-१ रजिस्टरला नोंद नसल्यामुळे बोगस शिधापत्रिकेवर धान्य वितरीत करण्यात आलेले नाही.

(३) होय, मा.जिल्हाधिकारी यांच्या दि.१२.५.२०१५ रोजीच्या आदेशान्वये गठीत केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार तहसिलदार खामगाव यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.

(४) तत्कालीन तहसिलदार खामगाव यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरु आहे. विभागीय चौकशीचे निष्कर्षप्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

-----  
**चिंचोली (खर्दु) (ता.राजूरा, जि.चंद्रपूर) येथील दादाराव सोळके या संस्थेतील संस्थाचालकाने केलेला गैरव्यवहार**

(८२) \* १३८७० श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिंचोली (खर्दु) (ता.राजूरा, जि.चंद्रपूर) येथील दादाराव सोळके या संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नावाने खोटे पगार व बिले बनवून त्यांच्या नावे २२ लाख रुपयांचे कर्ज संस्थाचालकाने घेतल्याचे दिनांक १२ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने संस्थाचालकावर कारवाई करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२) सदर शाळेला शासनाकडून कोणतेही वेतन/वेतनेतर, अनुदान दिले जात नाही. संस्थाचालकांनी पुसद अर्बन बँक, चंद्रपूर या बँकेकडून शिक्षकांच्या नावे घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेची परतफेड संस्थेकडून सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**मुंबई आणि उपनगरातील शाळांमधील तुकड्यांची संख्या वाढवून  
 शिक्षक भरती केल्याबाबत**

(८३) \* १२०७२ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई आणि उपनगरातील शाळांमधील तुकड्यांची संख्या वाढवून त्याआधारे शिक्षक भरती केल्याची बाब मा.शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिनांक ३ सप्टेंबर, २०१५ रोजी मंत्रालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षक भरतीचा प्राथमिक अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय,

(३) असल्यास, शासनाने अहवालास अनुसरून कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, कार्यवाहीस होत असलेल्या दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) व (३) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचे मार्फत चौकशी सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यात बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या कामात झालेली अनियमितता**

(८४) \* १२९६३ श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात शौचालयांसाठी कोटयवधी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शौचालयांपैकी सुमारे आठ लाख शौचालयांच्या कामात अनियमितता झाल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) तसेच या शौचालयांच्या बांधकामात झालेला गैरव्यवहार/अनियमितता यांची तपासणी करण्याचा निर्णय महालेखापाल कार्यालयाने (कॅग) घेतलेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे,
- (४) असल्यास, तदनुसार संबंधित दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर :** (१) हे खरे नाही.

(२) महालेखापाल कार्यालयाने याबाबत निर्णय घेतला असल्यास त्यासंदर्भात विभागास अद्याप अवगत करण्यात आलेले नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**राज्यातील वृद्ध कलावंत तसेच साहित्यिकांना देण्यात येणारे मानधन प्रलंबित असल्याबाबत**

(८५) \* ११९१० अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील वृद्ध कलावंत तसेच साहित्यिकांना आर्थिक सहाय्य म्हणून शासकीय योजनेतून मानधन तसेच सिने अनुदान जाहीर झालेल्या चित्रपटांना शासनाकडून अनुदान देण्यात येते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सिने अनुदान जाहीर झालेल्या चित्रपटांपैकी २० चित्रपटांना अनुदान देण्यात आले नसल्याचे तसेच वृद्ध कलाकार व साहित्यिकांना मानधन देण्याबाबतच्या पुरवणी मागणीचा योजनेतर प्रस्ताव वित्त विभागाने नामंजूर

केल्यामुळे कलाकारांचे मानधन प्रलंबित असल्याचे अनुक्रमे दिनांक ७ व २९ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, चित्रपट अनुदान, कलाकार व साहित्यिकांचे मानधन या प्रकरणी शासनाने काय आर्थिक तरतूद केली आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय व त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

खर्चाचे नियमन व नियंत्रण यासाठी उपलब्ध अर्थसंकल्पिय तरतूदीला काहीप्रमाणात मर्यादा घालण्यात येत आहे. या मर्यादा शिथिल करून संपूर्ण उपलब्ध अर्थसंकल्पिय तरतूद चित्रपट अनुदानासाठी वितरणाकरिता मुक्त करणेबाबत वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याचबरोबर उपलब्ध अर्थसंकल्पिय तरतूद अपुरी असल्याने तरतूद वाढविण्याची कार्यवाही सुरू आहे.

नव्याने पात्र ठरलेल्या कलावंतासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव जुलै, २०१५ च्या पावसाळी अधिवेशनात मा. विधानमंडळास सादर करण्यासाठी वित्त विभागाकडे पाठविला असता तो नामंजूर करण्यात आला आहे.

(३) चित्रपट अनुदानाकरिता तसेच वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंत मानधन योजनेअंतर्गत अर्थसंकल्पिय तरतूद अपुरी असल्यामुळे अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ जिल्हयातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  
अपुन्या साधनसामुग्रीमुळे विद्यार्थीनीचा झालेला मृत्यू

(८६) \* ११४४४ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्हयातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अपुन्या साधनसामुग्रीमुळे सोनाली नामक विद्यार्थीनीचा मृत्यू झाला असल्याचे दिनांक १८ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी लोहारवासियांनी अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांच्या शासकीय निवासस्थानी घेराव घातला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अपुऱ्या साधनाअभावी मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तसेच सदरील रुग्णालयात आवश्यक त्या मशिनरी व इतर साधनसामुग्री पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे नाही.

कु.सोनाली कनाके यांचा मृत्यू अपुऱ्या साधन सामुग्रीमुळे झालेला नाही.

- (२) हे खरे आहे.
- (३) रुग्णालयात पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध असुन त्याअभावी रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

### खाजगी विना अनुदानित शाळांमधील शुल्क निश्चितीबाबत

(८७) \* १३९८६ श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अनुदानित शाळांमधील शुल्कात दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अनुदानित शाळांच्या शुल्क निश्चितीचे आवर्जुन नियम करणाऱ्या शिक्षण विभागाने खासगी विनाअनुदानित शाळांच्या शुल्क निश्चितीबाबत नियम केलेले नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे नाही.

- (२) हे खरे नाही.
- (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

ठाणे शहरातील वागळे इस्टेट, कोपरखैरणे येथे अन्न व औषधे प्रशासनाने  
बनावट खवा, मिठाई विरूद्ध विक्रेत्यांवर कार्यवाही करण्याबाबत

(८८) \* १३१८६ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे शहरातील वागळे इस्टेट, कोपरखैरणे येथे अन्न व औषधे प्रशासनाने  
बनावट खवा, मिठाई विक्रेत्यांना अटक केल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा  
त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बनावट खवा प्रकरणी अटक केलेल्या विक्रेत्यांवर कोणती कारवाई  
केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील धान शेतक-यांना बोनस तसेच  
धानाला हमीभाव देण्याबाबत

(८९) \* १२५३९ श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व

ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील धान शेतक-यांना प्रतिक्विंटल रुपये ३००  
बोनस शासन देणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने धानाचे हमीभाव रुपये ३२०० प्रतिक्विंटल करावे अशी  
शेतक-यांची मागणी विचाराधीन आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शेतक-यांच्या सदर मागण्या शासन केव्हापर्यंत पूर्ण करणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**भोकर (जि.नांदेड) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना संगणक उपलब्ध  
करण्यासाठी निधी देण्याबाबत**

(९०) \* ११३४१ श्री.अमरनाथ राजूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त,  
श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा  
खुलासा करतील काय :-

(१) भोकर (जि.नांदेड) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८६ शाळेत अद्याप  
संगणकच उपलब्ध न झाल्यामुळे येथील ४ हजार १४४ विद्यार्थ्यांना शिक्षकांनी  
तोंडी सांगितलेल्या संगणकाच्या माहितीवर थांबावे लागत असल्याचे माहे  
सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या काळात विद्यार्थ्यांसाठी संगणक उपलब्ध करून देण्यासाठी  
निधीची तरतूद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत  
आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) अंशतः खरे आहे.

(२) सन २०१५-१६ च्या सर्व शिक्षा अभियान योजनेच्या वार्षिक नियोजन व  
अंदाजपत्रकामध्ये नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५९ उच्च प्राथमिक  
शाळांमध्ये interactive class room निर्मितीसाठी रु.५०.६७ लक्ष निधी मंजूर  
करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**मौजे मांडवा (ता.दिग्रस, जि.यवतमाळ) जिल्हा परिषद शाळेच्या  
मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्तीचे वाटप केले नसल्याबाबत**

(९१) \* १२२७५ श्री.संदिप बाजोरिया, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग,  
श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.विक्रम काळे, श्री.अनिल भोसले,  
श्री.हेमंत टकले : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा  
करतील काय :-

(१) मौजे मांडवा (ता.दिग्रस, जि.यवतमाळ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या  
मुख्याध्यापकांनी गत तीन वर्षांपासून गोरगरीब मुलांमुलींना देण्यात येणाऱ्या  
शिष्यवृत्ती रक्कमेचे वाटप केले नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या पहिल्या  
सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर मुख्याध्यापकांवर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम त्वरीत देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, सदर प्रकरणामध्ये जिल्हा परिषद यवतमाळ येथील वरिष्ठ लेखा अधिकारी व उप शिक्षण अधिकारी यांनी चौकशी केली आहे.

(३) चौकशी समितीच्या अहवालानुसार प्रस्तुत शाळेचा निधी तक्रार दिनांकास अवितरीत होता. तक्रारी दिनांकापासून १ महिन्याच्या आत सन २०१२-१३ ते २०१४-१५ या कालावधीतील रु.२,२८,७९२/- एवढ्या शिष्यवृत्तीच्या रकमेपैकी रु. २,१८,९६९/- एवढा निधी शाळेच्या मुख्याध्यापकाने वितरीत केला असल्याचे व चौकशी दिनांकास रु.९,८२३ एवढा निधी वितरीत केला नसल्याचे दिसून आले. सदर विलंबाबाबत शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोहन पदमावार यांना दोषी ठरवून त्यांच्या दोन वार्षिक वेतनवाढी रोखण्याचे शिक्षा आदेश दिनांक ६.११.२०१५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### ----- मनमाड शहरात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई

(९२) \* १३१४३ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मनमाड (जि.नाशिक) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, सदर जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे, एक लक्ष लोकसंख्या असलेल्या शहराला पाण्याचे आवर्तन मिळण्याबाबत अनिश्चितता असल्याने सद्या टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रस्तावाला मंजूरी देवून येथे टॅकरने पाणीपुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,



(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर :** (१) होय.

(२) व (३) होय. जिल्हाधिकारी, नाशिक यांनी मान्यता दिल्यानुसार मनमाड शहरास दि.२७.०८.२०१५ ते दि.०७.०९.२०१५ पर्यंत ३० टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे दि.०४.०९.२०१५ चे आदेशान्वये पालखेड धरण समूहातून ७०० द.ल.घ.फू. पाण्याचे आवर्तन सोडणेत आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**शासकीय वैद्यकीय रुग्णालय, नागपूर येथे राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या लाभार्थ्यांना उपचार वेळेवर मिळत नसल्याबाबत**

(९३) \* ११०१५ श्री.मितेश भांगडिया, श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार :

सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेतर्गत लाभ घेणा-या लाभार्थ्यांना उपचाराकरिता फार दिवस वाट पहावी लागत असल्याबाबत माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राजीव गांधी जीवनदायी योजनेतील देयके सदर महाविद्यालयाने मंजूरीकरिता शासनाकडे न पाठविल्यामुळे उशीर होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर रुग्णालयाच्या औषधांचा पुरवठा करणारे मेडीकल कन्झुमर को ऑप सोसायटी मूळ देयकातील किंमतीपेक्षा जादा दराने औषधाची विक्री करित आहे, हे ही आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही. राजीव गांधी जीवनदायी योजनेतर्गत येणारी देयके मंजूरीकरिता शासनाकडे पाठविण्यात येत नाहीत.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**कडूस (ता.पारनेर, जि.अहमदनगर) येथील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना लोखंडी दांडक्याने अमानुषपणे केलेली मारहाण**

(९४) \* १४१५० श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कडूस (ता.पारनेर, जि.अहमदनगर) येथील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना आरडाओरड केल्याच्या कारणावरून शिक्षकांने वर्गात कोंडून लोखंडी दांडक्याने अमानुषपणे मारहाण केल्याने ११ विद्यार्थिनी जखमी होवून तीन विद्यार्थिनींना फ्रॅक्चर झाले असल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित शिक्षकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय.

(२) सदर संस्थेतील कर्मचाऱ्यांस निलंबित करण्यात आले असून, त्यांच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्ह्यात ७ केमिकल झोन औद्योगिक वसाहतीमुळे नद्यांचे स्रोत दुषित होत असल्याबाबत**

(९५) \* १३४४६ श्री.अनिल तटकरे : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यात ७ केमिकल झोन औद्योगिक वसाहतीमुळे पाताळगंगा, सावित्री व अंबा या नद्यांसह १५ नद्यांचे स्रोत दुषित होत असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे १९ स्रोत पूर्ण दूषित तर ७६५ स्रोत काही प्रमाणात प्रदूषित असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रदूषित पाण्यामुळे उक्त नद्यांच्या परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले आहे व तदनुषंगाने संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत तसेच सदर जलस्रोत प्रदूषण विरहित करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. रामदास कदम :** (१) हे खरे नाही .

नद्यांच्या पाण्याच्या पृथःकरण अहवालानुसार, पाण्याची गुणवत्ता ही विहित मर्यादेत असल्याचे आढळून आले आहे.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**सामाजिक प्रतिष्ठान, पारेगाव येथे व्यायामशाळा बांधण्यासाठी वितरीत केलेल्या अनुदानात झालेला गैरव्यवहार**

(९६) \* १४०६८ श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सामाजिक प्रतिष्ठान पारेगाव अंतर्गत व्यायामशाळा बांधण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय बीड मार्फत वितरीत केलेले अनुदान रु. ५,२५,०००/- या रकमेचा गैरव्यवहार पारेगाव ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिला, हे खरे आहे काय ,

(२) असल्यास, जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ यांनी इमारतीच्या पुर्वीच्या खोट्या तपासण्या करून अहवाल सादर करून सांस्कृतिक सभागृहाची इमारत व्यायाम शाळा आहे असे दाखवून गावातील दत्ता साठे यांच्याशी हात मिळवणी करून ५,२५,०००/- रुपयांचा गैरव्यवहार केला, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, तदनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी आणि सामाजिक प्रतिष्ठान पारेगाव यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय, या प्रकरणी ग्रामस्थांनी तक्रार केली आहे.

(२), (३), (४) व (५) या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे.

-----

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत

(९७) \* १२४०० श्री.कपिल पाटील, श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे, डॉ.अपूर्व हिरे, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.जयंत पाटील, अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक ८११० ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यासाठी गृह विभागाने लागू केलेल्या "महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजना" अंमलबजावणीमध्ये असणाऱ्या नुटीबाबत गृहविभागाकडून प्रस्तावित करण्यात आलेली माहिती प्राप्त झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शिक्षक भारती या मान्यताप्राप्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी सदर योजनेला सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या आद्य शिक्षिका व महामानवींचे नाव द्यावे आणि ही योजना कशी लागू करावी याबाबत विविध सूचना केलेल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच, सदर योजना लागू करण्यासंदर्भात हिवाळी अधिवेशन, २०१४ मध्ये घोषणा करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, व तदनुषंगाने शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) असल्यास, सदरहू योजना केव्हापर्यंत लागू होणे अपेक्षित आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही,

- (२) होय, सदर योजनेला सावित्रीबाई फुले, रमाबाई बेडकर आणि फातिमा शेख यांचे नांव देण्याबाबत अनेक शिक्षक संघटनांनी मागणी केली आहे.
- (३), (४) व (५) कॅशलेस योजना लागू करण्याबाबत चार विमा कंपन्यांकडून अंदाजे किती प्रिमियम द्यावा लागेल याबाबतची माहिती घेण्यात येत असून सदर योजना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर राहिल याबाबत अभ्यास करण्यात येत आहे.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत**

(९८) \* १२७३० श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शिक्षण सेवकांप्रमाणे विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय हे खरे आहे.

- (२) विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा ज्या दिनांकाला १००% अनुदानास पात्र ठरतील त्या दिनांकाला अनुज्ञेय असलेली निवृत्तीवेतन योजना कर्मचाऱ्यांना लागू ठरते.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**सोनाजीवाला (ता.केज, जि.बीड) गावांतील दहावीत शिकणा-या विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी दररोज सहा तास लागत असल्याबाबत**

(९९) \* १२२५७ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोनाजीवाला (ता.केज, जि.बीड) या गावांतील दहावीत शिकणा-या विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी दररोज सहा तास लागतात, तशीच परिस्थिती मराठवाड्यांतील इतर विद्यार्थ्यांची असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यामध्ये काय आढळून आले,
- (३) असल्यास, तदनुषंगाने विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) सदयस्थितीत, सोनीजवळा गावातील विंधन विहीरीवर विद्युत पंप बसवून ३००० लि. क्षमतेच्या सिंटेक्स टाकीमध्ये पाणी सोडण्यात येवून टाकीमधून शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ पाणी पितात. या गावात २ विंधन विहीरींचे अधिग्रहण केलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**राज्यभरातील शिधापत्रिका आधार कार्डाच्या लिंकला जोडून  
 बायोमेट्रीक करण्याबाबत**

(१००) \* १३१२२ श्री.रामहरी रुपनवर, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यभरातील सुमारे २ कोटी ३७ लाख १० हजारांहून अधिक शिधापत्रिका आधार कार्डाच्या लिंकला जोडून त्या बायोमेट्रीक करण्यात येणार असून गोदामापर्यंतच्या सर्व व्यवहारांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे व त्यासाठी राज्य शासन १९८ कोटी ६४ लाख रुपये खर्च करणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेचे स्वरूप काय आहे,

(३) उक्त योजनेच्या कामास केव्हा सुरुवात करण्यात येणार आहे व सदर काम किती कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित आहे ?

श्री. गिरीश बापट : (१) होय.

(२) या योजनेमध्ये लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे End to End Computerization करण्यात येणार आहे, त्या अंतर्गत शिधापत्रिकेच्या मागणीसह अन्य सुधारणा, नवीन संगणकीकृत बारकोडेड शिधापत्रिका देणे, ऑनलाईन नियतन, पुरवठा साखळी व्यवस्थापन व रास्तभाव दुकानांचे ऑटोमेशन या बाबी समाविष्ट आहेत.

(३) या योजनेवर राज्यात काम सुरु असून अन्य माहिती संगणकीकृत करण्याबरोबरच सध्याच्या शिधापत्रिकांचा डाटा संगणकीकृत करण्यात आला आहे. याबरोबरच आधार क्रमांक सिडींग करण्याचे काम प्रगतीपथावर असून ते ५० % पूर्ण झालेले आहे. सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

-----

**घाटी रुग्णालय (जि.औरंगाबाद) येथे नवीन डायलेसीस मशीन्स  
आणि तज्ञ डॉक्टर देण्याबाबत**

(१०१) \* ११८१७ श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे : तारांकित प्रश्न क्रमांक ७४५७ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील डायलेसीस मनोविकृती विभाग १ वर्षापासून बंद आहेत, हे खरे आहे काय,
- (२) तसेच, घाटी रुग्णालयात मागील दोन वर्षापासून मुत्रपिंड विकार तज्ञाचे पद रिक्त असून इतर तज्ञांना ही कामे करावी लागतात, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून नवीन डायलेसीस मशीन्स आणि तज्ञ डॉक्टर देण्याची कार्यवाही केली आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे नाही.  
(२) हे खरे नाही.  
(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये पाच  
दिवसाचा आठवडा करण्याबाबत**

(१०२) \* १२४५४ श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ९८२१ ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील सर्व प्रकारच्या शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसाचा आठवडा करण्याचा शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शिक्षकांचे कामाचे किमान दिवस व शिक्षणाचे तास इत्यादी बाब शासन निर्णय दिनांक २९/४/२०११ अन्वये विहित करण्यात आलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**वडगाव मावळ (जि.पुणे) येथील मिनी मार्केटमध्ये अन्न व औषध प्रशासनाने गुटखा जप्त केल्याबाबत**

(१०३) \* १३२२३ श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वडगाव मावळ (जि.पुणे) येथील मिनी मार्केटमध्ये अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत तब्बल सात लाखांचा गुटखा जप्त केल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात गुटखाबंदी असतानाही अनेक ठिकाणी गुटखा सर्रासपणे विकला जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यात गुटखा विक्रीस आळा घालण्याबाबत व गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय, हे खरे आहे.

संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मा.न्यायालयात खटला सुरु आहे.

(२) हे खरे नाही.

(३) गुटखा विक्रीस आळा घालण्यासाठी छुप्या पध्दतीने प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री होत असलेल्या ठिकाणी नियमितपणे छापे टाकून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येवून फौजदारी खटले दाखल करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येते

गुटखा विक्री करणाऱ्यांवर भा.दं.वि. कलम ३२८ चा वापर करण्यात येत आहे. तसेच गुटखा विक्रीस आळा घालण्यासाठी भा.द.वि.कलम २७२ व २७३ मध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----



**सातारा जिल्ह्यात २८३ मुले शाळाबाह्य असल्याबाबत**

(१०४) \* १२८३३ श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सातारा जिल्ह्यात २८३ मुले शाळाबाह्य असल्याचे माहे जुलै २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय.
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर मुलांना शाळेच्या प्रवाहात आणणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे?
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) व (२) राज्यव्यापी सर्वेक्षणात सातारा जिल्ह्यात २८३ मुले शाळाबाह्य आढळून आली.

- (३) शाळाबाह्य बालकांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे आधारकार्ड काढून इतर विद्यार्थ्यांबरोबर वयानुरूप नजीकच्या शाळेत दाखल करण्यात येते.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील गहू व तांदळाचा बेकायदेशीर साठा जप्त केल्याबाबत**

(१०५) \* १३५५८ श्री.प्रकाश गजभिये, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील गहू व तांदळाचा बेकायदेशीर साठा केल्याप्रकरणी मुंबईतील शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा कार्यालयाच्या फिरत्या पथकाने ठाण्यातील वागळे इस्टेट येथील किसन नगर क्र.२ मधील अधिकृत शिधावाटप दुकानावर छापा टाकून गहू, तांदुळ असा रेशनिंगचा साडेचार लाखांचा माल जप्त केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले आहे,
- (३) असल्यास, तदनुषंगाने शासनाने शिधावाटप दुकानाच्या मालकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय हे खरे आहे.

(२) व (३) नियंत्रक शिधावाटप, मुंबई यांच्या फिरत्या पथकाने दिनांक ४ सप्टेंबर, २०१५ रोजी ठाणे जिल्ह्यातील वागळे इस्टेट येथील किसन नगर क्र. २ येथील शिधावाटप दुकान क्र. ३६ फ ६६ येथे चौकशीअंती २४० किलो तांदुळ व ३६९५ किलो गव्हू अंदाजे एकूण रुपये ९९,५७५ /-इतक्या किंमतीचा साठा विनापरवानगी अन्य गाळयामध्ये ठेवला असल्याचे आढळून आल्याने सदर साठा जप्त करून संबंधितांवर श्रीनगर, पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र. ॥५६ /२०१५ दिनांक ५/९/२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे व दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

ठाणे जिल्ह्यातील १२३ गावातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याबाबत

(१०६) \* ११७५३ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.महादेव जानकर : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर या तालुक्यातील गावपाड्यांतील पाणी पुरवठ्यांच्या स्त्रोताच्या, विहिरीच्या, नळाच्या सुमारे १ हजार २४३ पाण्याच्या नमुन्यांची तपासणी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथीच्या आजारांना वेळीच आळा घालण्यासाठी केली असता १२३ गावांचे पाणी दूषित असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, या जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील जनता गॅस्ट्रो, अतिसार, हिवताप, काविळ, डेंग्यु, विषमज्वर इत्यादी साथीच्या आजाराने त्रस्त झालेली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर गावातील दूषित पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर :** (१) होय, हे खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जानेवारी, २०१५ ते सप्टेंबर, २०१५ या कालावधीत एकूण जलजन्य आजारांचे पैकी गॅस्ट्रो-३, अतिसार-२, असे एकूण ५ उद्रेक झाले आहेत. सदर उद्रेकात एकूण १४५ लागण झाली असून एकही मृत्यू झालेला नाही. काविळ व विषमज्वर या आजारांचा एकही उद्रेक नाही.

(३) व (४) सदर गावातील दुषित आलेले पाणी नमूने निष्कर्षाबाबत सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत संबंधित ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना कळविण्यात आलेले असून सदर दूषित आलेल्या पाण्याच्या स्रोतांबाबत योग्य ती प्रतिबंधात्मक कार्यवाही ग्रामपंचायती मार्फत करण्यात आलेली आहे.

-----

**शीव (मुंबई) येथील साधना विद्यालयातील शिक्षकांच्या तक्रार अर्ज व प्रशासनाच्या विरोधातील आक्षेपाबाबत**

(१०७) \* १२६१९ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे :

सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) साधना विद्यालय (माध्यमिक) शीव, मुंबई-२२ या शाळेतील शिक्षकांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रार अर्जाबाबत व प्रशासनाच्या विरोधातील आक्षेपांबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांनी दिनांक २१ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग यांना निवेदन दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक, मुंबई यांनी दिनांक २७ फेब्रुवारी, २०१५ रोजी दक्षिण विभागाचे शिक्षण निरीक्षक यांना दिले होते, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शाळेची तक्रारीच्या अनुषंगाने केव्हा चौकशी करण्यात आली आहे व त्याबाबतचा अहवाल शिक्षण उपसंचालकांना केव्हा देण्यात आला आहे,

(४) नसल्यास, संबंधित शाळेच्या गैरकारभारास संरक्षण देण्याची कारणे काय आहेत,

(५) शिक्षण उपसंचालक यांच्या आदेशाची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) दिनांक ४ व ६ एप्रिल, २०१५ रोजी चौकशी करण्यात आली. दिनांक ७ एप्रिल, २०१५ रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई यांना अहवाल सादर करण्यात आला आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
नागपूर शहरात उच्च शिक्षणासाठी येणा-या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी  
वसतिगृहांची संख्या वाढविण्याबाबत

(१०८) \* ११०५४ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरात दरवर्षी ग्रामीण भागातून एक लाखाच्या वर विद्यार्थी महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असून सदर स्थितीत नागपूर शहरात अस्तित्वात असलेली विविध संस्थांची व शासकीय वसतीगृह तसेच मुलींसाठी केवळ एकच वसतिगृह असून वसतीगृहांची संख्या अपुरी पडत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, नागपूर शहरातील दरवर्षी वाढणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन मुला-मुलींसाठी स्वतंत्र नवीन वसतिगृह बांधण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही,

नागपूर येथे शासकीय विज्ञान संस्था, नागपूर या संस्थेमध्ये मुलांसाठी ८० प्रवेश क्षमतेचे व मुलींसाठी ८० प्रवेश क्षमतेचे अशी दोन वसतिगृहे, हे कार्यरत आहेत व वसंतराव नाईक कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर या संस्थेमध्ये मुलांचे व मुलींचे प्रत्येकी १०० प्रवेश क्षमतेची दोन वसतीगृहे, हे कार्यरत आहेत. तसेच स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूर येथे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील विद्यार्थींसाठी २०० प्रवेश क्षमतेचे व स्व. वसंतराव नाईक जन्मशताब्दीनिमित्त २०० प्रवेश क्षमतेचे अशी दोन मुलींची वसतिगृहे नव्याने मंजूर करण्यात आली असून सदर वसतिगृहांचे बांधकाम सुरु आहे.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.  
 (३) प्रश्न उद्भवत नाही.  
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये कायमस्वरूपी  
 वायरमनची नियुक्ती करण्याबाबत**

(१०९) \* ११४०२ श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त,  
 श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील  
 गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमधील सावित्रीबाई फुले मुर्तीच्या  
 वसतीगृहात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा  
 त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, याठिकाणी कायमस्वरूपी वायरमन नाही, हे ही खरे आहे काय,  
 (३) असल्यास, उपरोक्त कॅम्पसमध्ये कायमस्वरूपी वायरमनची नियुक्ती  
 करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय,

- (२) अंशतः खरे आहे, मुंबई विद्यापीठात विजतंत्री (Electrition) व त्यांचे  
 सहायक अशी पदे आहेत.  
 (३) मुंबई विद्यापीठातून निवृत्त झालेल्या एक विजतंत्रीची (Electrition)  
 नेमणूक एकत्रित मानधन तत्वावर करण्यात आली आहे.  
 (४) कायमस्वरूपी विजतंत्री (Electrition) नेमण्यासाठी विद्यापीठातील प्रशासन  
 विचाराधीन आहे.

-----  
**मुंबई विद्यापीठाकडे बनावट पदवीची १३६ प्रकरणे नोंद झाल्याबाबत**

(११०) \* ११२२४ श्री.अनंत गाडगीळ, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.प्रकाश बिनसाळे,  
 श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर : सन्माननीय  
 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई विद्यापीठाकडे विविध कार्यालये, न्यायालये, पोलीस विभाग, इतर  
 विद्यापीठे, नागरिक यांच्याद्वारे पत्रव्यवहार, ई-मेल यांच्या माध्यमातून सन  
 २०१५ - २०१६ या शैक्षणिक वर्षातील चार महिन्यांत एकूण ३१६ 'बनावट पदवी'

प्रकरणांबाबत तक्रार करण्यात आल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने कारवाई करून बनावट पदव्यांना आळा घालण्याबाबत तसेच प्रामाणिकपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे अंशतः खरे आहे.

(२) व (३) बनावट पदवी प्रमाणपत्रांना आळा घालण्याबाबत तसेच प्रामाणिकपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्राची छपाई करताना गोपनीय सात सुरक्षा वैशिष्ट्यांचा (Seven Security Features) वापर करण्यात येऊन बनावट पदव्यांना आळा घालण्याची उपाययोजना केली आहे.

-----

**पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत कवडीपाट टोल नाक्याजवळ पेट्रोल डिझेल अड्ड्यावर छापा टाकून भेसळयुक्त माल जप्त केल्याबाबत**

(१११) \* १३४३९ श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे- सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत कवडीपाट टोल नाक्याजवळ पेट्रोल डिझेल भेसळ अड्ड्यावर अन्न व नागरी पुरवठा शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिनांक ३ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास छापा टाकून भेसळयुक्त माल जप्त केला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, त्यात काय आढळून आले आहे व त्यानुसार या प्रकरणी संबंधितांविरुद्ध काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीश बापट :** (१) हे खरे आहे.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी डिझेल ३०९४० लिटर, पेट्रोल ५०५३ लि. व केरोसीन १८८० लि. जप्त करण्यात आले आहे. तसेच महेंद्रा पिकअप जिप नं.जे.एफ ३४५४ व इतर मुद्देमाल असा एकूण ४०,७५,००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ९ इसमां विरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३६७/२०१५ दिनांक ०३/१०/२०१५ रोजी जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ कलम ३ व ७ खाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.जिल्हयाधिकारी, पुणे यांच्या स्तरावर जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधितास कलम ६-ब नुसार नोटीस देण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**अहमदनगर जिल्हयातील विनाअनुदानित वर्ग - तुकड्यांच्या पात्रता याद्या जाहिर करण्याबाबत**

(११२) \* १२४१९ डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर जिल्हयातील विनाअनुदानित वर्ग - तुकड्यांच्या पात्रता याद्या जाहिर करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे वारंवार मागणी करूनही पात्र-वर्ग तुकड्यांची यादी लावण्यात आलेली नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पात्र वर्ग-तुकड्यांना याद्या जाहिर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) व (२) होय. प्राप्त मुल्यांकनाच्या प्रस्तावांची तपासणी आयुक्त (शिक्षण) यांचे मार्फत करण्यात येत असून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**खोंडामळी व बारागाव (जि.नंदुरबार) तालुक्यातील पाणीपुरवठा  
योजनेची कामे बंद असल्याबाबत**

(११३) \* १३०४० श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खोंडामळी व बारागाव (जि.नंदुरबार) तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेची कामे गत १० वर्षांपासून बंद आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त बंद पडलेले काम सुरु करून त्याला गती देणेबाबत दिनांक ८ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.पाणीपुरवठा मंत्री यांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, पाणीपुरवठा योजनेची कामे त्वरित सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर :** (१) होय.

(२) होय.

(३) व (४) योजनेत समाविष्ट असलेल्या गावांनी सदरची योजना पुनर्जिवित करण्याबाबत ठरावाद्वारे मागणी केल्यास व तदनुषंगाने जिल्हा परिषद, नंदुरबार यांनी ठराव पारित केल्यास सदर पाणीपुरवठा योजना पुनर्जिवित करण्यात येईल. सद्यस्थितीत या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील समाविष्ट सर्व गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**राज्यात व्यापाऱ्यांवर छापे टाकून सुमारे २५० कोटी रुपयांची  
तूरडाळ शासनाने जप्त केल्याबाबत**

(११४) \* १२८६० श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात व्यापाऱ्यांवर छापे टाकून सुमारे २५० कोटी रुपयांची तूरडाळ शासनाने जप्त केल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,



(२) असल्यास, राज्यात तुरडाळ व कडधान्यांची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये (रेशनिंगवर) तुरडाळ व खाद्यतेल उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीश बापट :** (१) होय. जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील तरतुदीस अनुसरून सर्व क्षेत्रिय कार्यालयांनी राज्यात व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे.

(२) राज्य शासनाच्या दि.१९.१०.२०१५ च्या पत्रान्वये राज्यात डाळी, खाद्यतेल व खाद्यतेल बिया या जीवनावश्यक वस्तूंवर दि.३०.९.२०१६ पर्यंत साठा निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यास अनुसरून, राज्यात डाळी, खाद्यतेल व खाद्यतेल बिया या जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी व काळाबाजार यास आळा बसावा या दृष्टीकोनातून तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सर्व क्षेत्रिय कार्यालयांना कळविण्यात आले आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सवलतीच्या दरात तुरडाळ उपलब्ध करून देण्याबाबतच्या प्रस्तावावर छाननी करण्यात येत आहे.

(३) प्रश्नच उद्भवत नाही.

-----

**राज्यातील कोकण किनारपट्टीवर औद्योगिकरण नागरीकरणामुळे खाडीतील  
मासेमारी धोक्यात आल्याबाबत**

(११५) \* १३००४ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.आनंदराव पाटील, श्री.सुभाष झांबड, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कोकण किनार पट्टीवर १० वर्षांमध्ये झालेले औद्योगिकरण, नागरीकरणामुळे खाडीत प्रक्रिया विना सोडलेले रासायनिक सांडपाणी, घनकचरा, मलमुत्र तसेच सागरी पर्यटनामुळे किनाऱ्यापासून ते वाव खोली पर्यंतची मासेमारी धोक्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, तदनुषंगाने औद्योगिक नागरी प्रदुषण रोखण्यासाठी, सागरी संपत्ती राखण्यासंबंधिच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. रामदास कदम :** (१) हे अंशतः खरे आहे.

(२) व (३) होय. सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली असून त्याअनुषंगाने मंडळामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यांत आली आहे.

(अ) औद्योगिक सामाईक सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणेचे अद्यावतीकरण व विस्तारीकरण करण्याचे काम सुरु करण्याबाबत आदेश दिनांक २६.०५.२०१५ रोजी दिलेले असून ते दोन वर्षांच्या कालावधीमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.

(ब) दाभोळ खाडीतील जलप्रदुषणामुळे निर्माण झालेल्या मासे मर्तुकीच्या घटनेबाबतची कारणे शोधण्याबाबत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यांत आली असून ही समिती अशा घटनांची वेळोवेही शहानिशा करते.

(क) माहे एप्रिल-२०१४ पासून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ०५ उद्योगांना उत्पादन बंद करण्याचे आदेश, ४२ उद्योगांना प्रस्तावित निर्देश, १४ उद्योगांना अंतरिम निर्देश, ३७ उद्योगांना कारणे दाखवा नोटीस, ०२ नगरपालिकांना व ०२ नगरपंचायतींना प्रस्तावित निर्देश दिले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**ग्रामीण भागामध्ये रेडिओलॉजीचे प्रशिक्षणवर्ग खाजगी संस्थांनी  
सुरु करण्यात आल्याबाबत**

(११६) \* १२९१६ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ग्रामीण भागामध्ये रेडिओलॉजीस्टची कमतरता जाणवत असल्याने केंद्रीय आरोग्य विभागाने राज्याच्या आरोग्य विभागाच्या संमतीने सहा महिन्यांचे रेडिओलॉजीचे प्रशिक्षणवर्ग सुरु करण्यास मुभा दिली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त कोर्सचा प्रशिक्षण कालावधी केवळ सहा महिन्यांचा असल्याने रेडिओलॉजीसारखा महत्वाचा विषय कसा शिकविणार हा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रातून उपस्थित केला जात असून हा कोर्स शिकविण्याची परवानगी केवळ मेडिकल कॉन्सिलने तयार केलेल्या नियमावलीचे पालन करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयानाच असूनही अनेक खाजगी संस्थांनी हा सहा महिन्यांचा कोर्स सुरु केला आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून खाजगी संस्थांविरुद्ध कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय, हे खरे आहे.

- (२) नाही, हे खरे नाही. सदर प्रशिक्षण अभ्यासक्रम हा नोंदणीकृत एम.बी.बी.एस. पदवीधारकांकरीता असून या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत पुर्ण रेडीओलॉजीचे प्रशिक्षण न देता Abdomino Pelvic Ultra Sonography Level I याबाबतच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य शासनानामार्फत दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस या खाजगी संस्थेस सक्षमता तपासणी करूनच सदर प्रशिक्षणाकरीता मान्यता देण्यात आली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठ अंतर्गत विविध  
परिक्षेचे निकाल जाहिर करण्याबाबत**

(११७) \* ११०३० श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया,  
डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील  
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठ अंतर्गत विविध परिक्षेचे निकाल घोषित करण्याकरिता काही कालावधी ठरविण्यात आला आहे काय,
- (२) असल्यास, पुढील वर्षाचे प्रवेश सुरु झाले किंवा वर्ग देखील सुरु होण्याची तारीख निश्चित होऊनही गत वर्षाचे निकाल जाहिर झालेले नाहीत. हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, तदनुषंगाने निकाल जाहिर न करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यातबाबत तसेच गती वर्षीचा निकाल जाहिर करण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ च्या कलम ७२ मधील तरतूदीनुसार परीक्षेच्या अखेरच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत आणि कोणत्याही परिस्थितीत त्या अखेरच्या दिनांकापासून उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्याचा कालावधी ठरविण्यात आला आहे.

(२) काही परीक्षांमध्ये अशी घटना घडली आहे.

(३) निकाल उशिरा लागणाऱ्या संबंधित परीक्षांबाबत विद्यापीठाकडून महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) विद्यापीठानी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहेत.

-----

**राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या अध्यक्षपदी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीची नियुक्ती केल्याबाबत**

(११८) \* १३८२४ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मराठी भाषा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीची राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१५ वा त्या सुमारास उघडकीस आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बुलढाणा जिल्ह्यात सन १९९४-९५ मध्ये प्रौढ साक्षरता अभियानांतर्गत पुस्तक व शालेय साहित्य वाटप यामध्ये या व्यक्तीच्या प्रकाशन संस्थेने मोठा गैरव्यवहार केलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या गैरव्यवहारात या व्यक्तीसह तत्कालीन जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले असून सदरचे प्रकरण बुलढाणा येथे सत्र न्यायालयात प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाशी निगडित कोणतीही नियुक्ती होण्यापूर्वी प्रशासकीय पातळीवर संबंधित व्यक्तीच्या चारित्र्याची पडताळणी केली जाते, ही पडताळणी केली गेली नाही, हे ही खरे आहे काय,

- (५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून नियुक्तीबाबत पुर्नविचार करण्याबाबत कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,  
 (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) दिनांक ५ ऑगस्ट, २०१५ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी श्री.बाबा भांड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(२) व (३) सन १९९४-९५ मध्ये जिल्हा साक्षरता अभियानांतर्गत जिल्हा साक्षरता समितीमार्फत पुस्तके खरेदी करण्यात आली होती. सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने बुलढाणा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) व (५) सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून, अद्याप निर्णय प्रलंबित आहे यास्तव सदर स्थितीत नियुक्तीबाबत पुनर्विचार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**कोकणात पर्यटन विकासासाठी सी.आर.झेडचे बंधन शिथिल करण्याबाबत**

(११९) \* ११७१५ श्री.जयंत पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ६७१८ ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयाने सी.आर.झेड अध्यादेश २०११ शी संबंधित विषयांबाबत आढावा समिती केव्हा गठीत केली आहे,  
 (२) गठीत केलेल्या समितीची बैठक केव्हा झाली,  
 (३) राज्याच्या पर्यटन विभागाशी संबंधित सी.आर.झेड च्या अटी शिथिल करण्याच्या विनंतीबाबत अंतिम निर्णय कोणता घेण्यात आला ?

**श्री. रामदास कदम :** (१) सदर आढावा समिती दिनांक १७ जून, २०१४ रोजी गठीत करण्यात आली आहे.

(२) सीआरझेड नोटीफिकेशन २०११ मधील बाबींचा महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी सदर समितीची बैठक दिनांक ०८ जुलै, २०१४ रोजी संपन्न झाली.

(३) उपरोक्त समितीचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

-----

**घिवली (ता.जि.पालघर) गावाला बाराहजारी ते तारापूर शक्ती केंद्राच्या मुख्य रस्त्याच्या बाजूने जल वाहिनी जोडण्याबाबत**

(१२०) \* १३९३८ श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) घिवली (ता.जि.पालघर) गावाला मौजे सावराई मार्गे जवारी तलावाकडून नळ पाणी पुरवठ्याची सुरु असलेली जलवाहिनी काही समाजकंटक वारंवार तोडत असल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बाराहजारी ते तारापूर अणु शक्ती केंद्राच्या मुख्य रस्त्याच्या कडेला नवीन जलवाहिनी जोडण्यात यावी अशा आशयाचे लेखी निवेदन घिवली मांगेला सामाजिक उत्कर्ष मंडळाने मा.पाणीपुरवठा मंत्री, प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकारी मंडळ, ठाणे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकारी मंडळ, पालघर यांना दिनांक १ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास दिलेले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, सदरहू नवीन जलजोडणीच्या मार्गाला मंजूरी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर :** (१) हे खरे नाही.

(२) हे खरे आहे.

(३) घिवली, ता.जि.पालघर हे तारापूर अणुशक्ती केंद्र १ व २ या प्रकल्पामुळे बाधित झालेले आहे. या गावांना सोयी, सुविधा तारापूर अणुशक्ती केंद्र १ व २ यांचे मार्फत पुरविण्यात येत असल्याने घिवली या गावाच्या नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामास लागणारा निधी त्यांच्याकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास अथवा जिल्हा परिषदेस प्राप्त झाल्यानंतर नवीन जलवाहिनीचे काम हाती घेणे शक्य होईल. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तारापूर अणुशक्ती केंद्र १ व २ या यंत्रणेस तसेच संबंधित ग्रामपंचायतीसही कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करण्याबाबत**

(१२१) \* १२९६९ श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करण्याचा शासनाचा विचार आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात आखलेल्या योजनेचे स्वरूप व सद्यःस्थिती काय आहे,
- (३) तसेच यासाठी किती निधीची आवश्यकता आहे व सदर निधी कशाप्रकारे उपलब्ध करण्यात येणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर :** (१) हे खरे नाही. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देश दि. ०२ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

(२) या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने सन २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणांनुसार पात्र ठरलेल्या कुटुंबांना वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यास प्रोत्साहित करून त्या प्रीत्यर्थ सदर लाभार्थी कुटुंबांना प्रत्येकी रु. १२०००/- एवढे प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करण्यात येते. दि.०२ ऑक्टोबर, २०१४ पासून सुरु झालेल्या या अभियानांतर्गत दि.२३ नोव्हेंबर, २०१५ पर्यंत राज्यातील ३९४१ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून सदर प्रमाण देशाच्या टक्केवारीच्या तुलनेत २१% इतके आहे.

(३) स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प कृती आराखडा तयार करून सदर आराखडा केंद्र शासनास सादर करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार केंद्र हिश्यासाठी सुमारे रु.७७०८.७७ कोटी व राज्य हिश्यासाठी रु.२५८७.८४ कोटी एवढ्या निधीची सध्या आवश्यकता आहे. वार्षिक कृती आराखडा व निधी उपलब्धतेनुसार राज्य शासनास निधी उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शाळांच्या केंद्र प्रमुखांना  
वेतनवाढीचा लाभ देण्याबाबत**

(१२२) \* ११९१३ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने सन १९९५ मध्ये केंद्र प्रमुख या नवीन पदाची निर्मिती करून पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून बीए, बीएड अर्हताकारी पदवीधर शिक्षकांना अधिकची वेतनवाढ मंजूर करण्याचा शासन निर्णय देखील त्याचवेळी निर्गमित करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शासन आदेशानुसार, बुलढाणा जिल्हा परिषदेमार्फत सदरचा शासन आदेश निर्गमित झाल्यापासून ते माहे सप्टेंबर, २०१३ पर्यंत संबंधित केंद्र प्रमुखांना अशा वेतनवाढीचा आर्थिक लाभ देण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, केंद्र प्रमुखांना अशा वेतनवाढीचा लाभ माहे सप्टेंबर, २०१३ नंतर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या लेखा अधिकारी यांनी देण्याचे नाकारले असल्याचे तसेच पुन्हा त्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविल्याचे दाखवून पात्र शिक्षकांवर अन्याय केला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) तसेच, बुलढाणा जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनानी माहे ऑगस्ट, २०१५ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग व प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय यांचेकडे वारंवार निवेदने देऊन संबंधित लेखा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करूनही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले हे ही खरे आहे काय,

(५) त्याचप्रमाणे अशा स्वरूपाचे पत्र-निवेदन लोकप्रतिनिधींनी दिनांक २९ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.शालेय शिक्षण मंत्री यांनाही दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, त्याप्रकरणी संबंधित लेखाअधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे व याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?



**श्री. विनोद तावडे :** (१) होय.

(२) होय.

(३) चौथ्या वेतन आयोगानुसार प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांची वेतनश्रेणी समान असल्यामुळे प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांस केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्यात आल्यानंतर वेतन निश्चितीसाठी म.ना.से नियम १९८१ मधील नियम ११-१ (अ) चा लाभ देय ठरत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) होय.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या दंत चिकित्सा विभागात  
 मशिनरी उपलब्ध करून देण्याबाबत**

(१२३) \* ११४४५ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्हयातील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्सा विभागात तंत्रज्ञ आहेत, पण मशिनरीचा अभाव असल्याने केवळ दात काढणे आणि मुख तपासणी या व्यतिरिक्त इतर कोणताही उपचार या विभागात होत नसल्याचे दिनांक १६ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर विभागात मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध रुग्णांची गर्दी होत असते मात्र हवा तो उपचार मिळत नसल्याने त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी वयोवृद्धांकडून होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने मशिनरी उपलब्ध करून देण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे नाही

(२) व (३) हे खरे आहे.

याविषयी प्राप्त निवेदनाची दखल घेवून संबंधित ज्येष्ठ नागरिक मंडळास कळविण्यात आले आहे.

- (४) आवश्यक ती सर्व यंत्रसामुग्री दंतापचार विभागात उपलब्ध आहे.  
 (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**तारापूर औद्योगिक वसाहत (जि.पालघर) येथील रसायन निर्मित करणाऱ्या कंपन्यांचे रसायनमिश्रीत सांडपाण्यामुळे परिसरात प्रदुषण झालेली वाढ**

**(१२४) \* १४०३२ श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर :** सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) तारापूर औद्योगिक वसाहत (जि.पालघर) येथे विराज प्रोफाई लि., आरती ड्रग लि. आणि सरटेक या रसायन निर्मित करणाऱ्या कंपन्यांच्या रसायनमिश्रीत सांडपाण्यामुळे परिसरात प्रदुषण वाढत असल्याचे दिनांक ९ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, प्रदुषित सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून मत्स्यव्यवसायही धोक्यात आला असल्याबाबत स्थानिक कोळी बांधवांनी तक्रारी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,  
 (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,  
 (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने संबंधित कंपनी मालकाविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. रामदास कदम :** (१) हे अंशतः खरे आहे. मे.आरती ड्रगज लि. या उद्योगाच्या औद्योगिक सांडपाण्यामुळे जलप्रदूषण झाले होते. तथापि, मे.विराज प्रोफाईल लि. व मे.सॅरिक्स केमिकल्स लि. या उद्योगांमुळे जलप्रदुषण झाल्याचे आढळून आले नाही.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) मे.विराज प्रोफाईल या उद्योगास दि.०३.११.२०१५ रोजीच्या पत्रान्वये हवाप्रदुषणामुळे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत प्रस्तावित आदेश बजावण्यात आले आहेत.

मे.आरती ड्रगज या उद्योगाविरुद्ध दि.२९.१०.२०१५ रोजी जलप्रदुषण केल्याने प्रस्तावित आदेश पारीत करण्यात आले होते.

मे.सॅरिक्स केमिकल्स या उद्योगास दि.०२.११.२०१५ रोजी हवाप्रदुषणामुळे प्रस्तावित आदेश पारीत करण्यात आले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या दगडखाण क्षेत्रातील पाषाण शाळांना विशेष  
बाबीतर्गत मान्यता देऊन तात्काळ न्याय मिळणेबाबत**

(१२५) \* १४१३८ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी  
रुपनवर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.आनंदराव पाटील : सन्माननीय शालेय  
शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या दगडखाण क्षेत्रातील पाषाण शाळांना विशेष  
बाबीतर्गत मान्यता देऊन दगडखाण क्षेत्रातील मुलांना व पाषाण शाळांतील  
शिक्षकांना तात्काळ न्याय द्यावा अन्यथा व माहे ऑक्टोबर, २०१५ पासून मुंबई  
येथे बेमुदत धरणे आंदोलन करावे लागेल असा इशारा एका शिक्षक संघटनेने  
दिला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे  
खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पाषाण शाळांना विशेष बाबीतर्गत मान्यता देण्याबाबत  
शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) होय.

(२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार  
विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शिक्षणाची व्यवस्था न करता त्यांचे १ ली ते ८ वी चे  
शिक्षण नियमित शाळेत होणे आवश्यक आहे. यानुसार दगडखाण कामगारांच्या  
मुलांना नजिकच्या नियमित शाळेत दाखल करता येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**भणगी (जि.नांदेड) येथे शासकीय गोदामात तीन हजार क्विंटल धान्य  
प्रमाणापेक्षा जास्त आढळून आल्याबाबत**

(१२६) \* ११३५९ श्री.अमरनाथ राजूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त,  
श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक  
संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भणगी (जि.नांदेड) येथे शासकीय गोदामात सुमारे तीन हजार क्विंटल धान्य  
प्रमाणापेक्षा जास्त आढळून आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर धान्य गोदामाबाहेर गेल्याचे परमिटद्वारे दाखविण्यात आले असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीश बापट :** (१) मौजे भणगी (जि.नांदेड) या गावाच्या शिवारात कोणतेही शासकीय गोदाम नाही. यामुळे भणगी येथील शासकीय गोदामात प्रमाणापेक्षा जास्त धान्य आढळून आल्याची बाब संयुक्तिक नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

### वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात

#### रुग्णांची होत असलेली गैरसोय

(१२७) \* १२२८० श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी रक्त पुरवठा करण्यांत येत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच, सदर रुग्णालयात सहयोगी, प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहाय्यक सहयोगी प्राध्यापक उपस्थित राहत नसल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर रुग्णालयावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) व (२) हे खरे नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात दुष्काळी भागातील सर्व शाळांमध्ये बारावीपर्यंत  
विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याबाबत**

(१२८) \* १४१४१ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीचा विचार करता दुष्काळी भागातील सर्व शाळांमध्ये बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन द्यावे व गतवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन द्यावे व गतवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा फी माफ करण्यात यावी याबाबत मा. शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे शिक्षक संघटनेकडून माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मागणी केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) व (२) शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना असून शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित / अंशतः अनुदानित शाळा, बालकामगार प्रकल्प इ. मधील इ. १ ते ८ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी योजनेचे लाभार्थी आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दरवर्षी टंचाईसदृश्य भागातील पात्र विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय पोषण आहार दिला जातो.

टंचाईसदृश्य भागातील इ. १० वी च्या विद्यार्थ्यांची परिक्षा फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदीनुसार २५ टक्के आरक्षणातर्गत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशाचा शुल्क परतावा मिळण्याबाबत**

(१२९) \* १४१५४ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदीनुसार २५ टक्के आरक्षातंर्गत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशाचा शुल्क परतावा मिळावा तसेच इतर मागण्यासाठी महाराष्ट्र इंग्रजी संस्थाचालक संघटनेच्या (मेस्टा) वतीने शिक्षण आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर शाळांना उपरोक्त शुल्क परतावा देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे :** (१) हे खरे आहे

(२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार २५% आरक्षणांतर्गत सन २०१२-१३ व सन २०१३-१४ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा परतावा शाळांना देण्यासाठी सन २०१४-१५ मध्ये रु.१९.५ कोटी वितरीत केले आहेत. सन २०१४-१५ या वर्षासाठी रु.१४.७० कोटी इतका निधी दिनांक १० ऑगस्ट २०१५ रोजी वितरीत केला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही

-----  
**म्हैसाळा (जि.रायगड) तालुक्यातील प्राथमिक शाळांना पुरविल्या जाणाऱ्या पोषण  
 आहाराचे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत**

(१३०) \* १३४६४ श्री.अनिल तटकरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) म्हैसाळा (जि.रायगड) तालुक्यातील जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळांना पुरविण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असून त्यात लाखो रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले आहे व त्यानुसार या प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, चौकशी केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अशा स्वरूपाची बातमी वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती. तथापि, याबाबत चौकशी केली असता, यामध्ये तथ्य आढळून आलेले नाही. (२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**बीड जिल्ह्यातील व्यापारी आणि दलालांनी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तुंची साठेबाजी केल्याबाबत**

(१३१) \* १४०८२ श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बीड जिल्ह्यात दुष्काळाचे भयाण सावट निर्माण झाले असून व्यापारी आणि दलालांनी सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तुंची साठेबाजी करून प्रचंड महागाई वाढविण्यास कारणीभूत केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जिल्ह्यातील ७० % स्वस्त धान्य दुकानदार सर्वसामान्यांचे रेशनचे धान्यच वितरीत करित नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, दर १५ दिवसाला जिल्ह्यात कुठेतरी रेशनचा माल काळ्या बाजारात घेऊन जाणारी वाहने पकडली जातात, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, रेशन माफिया व पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी संगनमताने यात काम करत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे नाही.  
(२), (३), (४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
नागपूर.

उत्तमसिंग चव्हाण  
सचिव,  
महाराष्ट्र विधानपरिषद

---

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर  
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.